

sandhya

1



जन्मतिथी:	11 March 1980 Tuesday
जन्म वेळ:	06:30 AM
जन्म स्थळ:	Mumbai (Maharashtra), India
Latitude:	18.58N Longitude: 72.50E
अयनांश:	एन सी लाहिरी 23:34:47
स्थानिक वेळ:	05:51:20
साम्पातिक काळ:	17:6:43
स्थानिक वेळ संस्कार:	-38:40
तिर्यक:	23.4

अवकहडा चक्र

लग्न	कुंभ
लग्नपती	शनी
राशी	धनू
राशी स्वामी	गुरु
नक्षत्र	मूळ
नक्षत्र स्वामी	केतू
चरण	3
तिथी	नवमी कृष्ण
पाया	स्वर्ण
सूर्य सिद्धांत योग	व्यातिपात
करण	गरिज
वर्ण	क्षत्रिय
तत्व	वायु
वश्य	चतुष्पद
योनी	श्वान(पु.)
गण	राक्षस
नाडी	आदि
नाडी पद	अंत
विहग	करंद
प्रथम अक्षर	य, यो, भा, भी
सूर्य राशी	मीन
डेकानेट	3

घात चक्र

राशी	कन्या
मास	श्रावण
तिथी	3,8,13
दिवस	शुक्रवार
नक्षत्र	भरणी
प्रहर	1
लग्न	धनू
योग	वैधृति
करण	तैतिल

शुभ अशुभ विचार


सौभाग्य अंक	2
शुभांक	1, 3, 7, 9
अशुभ अंक	5, 8
शुभ वर्ष	11,20,29,38,47
शुभ दिन	शुक्रवार, शनिवार, मंगळावार
शुभ ग्रह	शुक्र, शनी, मंगळ
अशुभ ग्रह	गुरु, रवी
मित्र राशी	वृषभ मिथुन तूळ
शुभ लग्न	वृषभ, सिंह, तूळ, धनू
शुभ धातू	लोह
शुभ रत्न	नीलम
शुभ वेळ	सायंकाळ
शुभ दिशा	पश्चिम



जन्माच्या वेळी ग्रहाची स्थिती


ग्रह	राशी	डिग्री	नक्षत्र	नक्षत्र स्वामी	पद	दिशा	स्थिती
लग्न	कुंभ	19:28:10	शततारका	राहू	4	---	---
रवी	कुंभ	27:01:56	पूर्व भाद्रपद	गुरु	3	मार्गी	---
बुध	कुंभ	17:34:34	शततारका	राहू	4	वक्री	---
शुक्र	मेष	11:11:21	अश्विनी	केतू	4	मार्गी	---
मंगळ	सिंह	06:41:02	माघ	केतू	3	वक्री	---
गुरु	सिंह	09:45:18	माघ	केतू	3	वक्री	---
शनी	कन्या	00:18:37	उत्तरा	रवी	2	वक्री	---
चंद्र	धनू	09:42:22	मूळ	केतू	3	मार्गी	---
राहू	सिंह	04:36:26	माघ	केतू	2	वक्री	---
केतू	कुंभ	04:36:26	धनिष्ठा	मंगळ	4	वक्री	---
इंद्र	वृश्चिक	01:56:18	विशाखा	गुरु	4	वक्री	---
वरुण	वृश्चिक	29:02:37	ज्येष्ठा	बुध	4	मार्गी	---
रुद्र	कन्या	27:36:48	चित्रा	मंगळ	2	वक्री	---

लग्न कुंडली






लग्न




होरा




धन

द्रेक्कान



सहोदर

चतुर्थाश



भाग्य





सप्तमांश

संतति

नवमांश

जीवनसाथी





दशमांश

जीविका

द्वादशांश

आई व वडील







षोडशांश

वाहन

विंशांश

धार्मिक प्रवृत्ती





चतुर्विंशांश

शिक्षा

सप्तविंशांश

बळ







त्रिंशंश

दुर्भाग्य

खवेदांश

शुभ फळ





अक्षवेदांश

कुशल

षष्टि अंश

कुशल







भाव

भाव	भाव आरंभ	भाव मध्य
1	कुंभ 05:15:06	कुंभ 19:28:10
2	मीन 05:15:06	मीन 21:02:02
3	मेष 06:48:57	मेष 22:35:53
4	वृषभ 08:22:49	वृषभ 24:09:44
5	मिथुन 08:22:49	मिथुन 22:35:53
6	कर्क 06:48:57	कर्क 21:02:02
7	सिंह 05:15:06	सिंह 19:28:10
8	कन्या 05:15:06	कन्या 21:02:02
9	तूळ 06:48:57	तूळ 22:35:53
10	वृश्चिक 08:22:49	वृश्चिक 24:09:44
11	धनू 08:22:49	धनू 22:35:53
12	मकर 06:48:57	मकर 21:02:02

भाव चलित चक्र



चंद्र कुंडली





सूर्य सम्बन्धित उपग्रह

उपग्रह	स्वामी	राशी	डिग्री	नक्षत्र	चरण
धूम	मंगळ	कर्क	10:21:56	पुष्य	3
व्यातिपात	राहू	धनू	19:38:04	पूर्वाषाढ	2
परिवेश	चंद्र	मिथुन	19:38:04	अद्र	4
इंद्रचाप	शुक्र	मकर	10:21:56	श्रवण	1
उपकेतू	केतू	मकर	27:01:56	धनिष्ठा	2
भूकंप		वृषभ	17:01:56	रोहिणी	3
उल्का		मिथुन	27:01:56	पुनर्वसू	3
ब्रह्मदंड		कन्या	03:41:56	उत्तरा	3
ध्वजा		वृश्चिक	23:41:56	ज्येष्ठा	3

वार आधारित उपग्रह (पाराशर)

उपग्रह	राशी	डिग्री	स्वामी	नक्षत्र	चरण
काळबेला	तूळ	10:28:17	शुक्र	स्वाती	2
परिधि	वृश्चिक	22:43:05	मंगळ	ज्येष्ठा	2
मृत्यू	मकर	04:27:20	शनी	उत्तराषाढ	3
अर्धप्रहर	कुंभ	27:02:15	शनी	पूर्व भाद्रपद	3
यमकन्टक	मेष	22:17:48	मंगळ	भरणी	3
कोदंड	मिथुन	07:32:33	बुध	अद्र	1
गुलिका	सिंह	28:03:38	रवी	उत्तरा	1
मंडी	कन्या	20:51:06	बुध	हस्त	4

वार आधारित उपग्रह (कालीदास)

उपग्रह	राशी	डिग्री	स्वामी	नक्षत्र	चरण
काळबेला	वृश्चिक	22:43:05	मंगळ	ज्येष्ठा	2
परिधि	मकर	04:27:20	शनी	उत्तराषाढ	3
मृत्यू	कुंभ	27:02:15	शनी	पूर्व भाद्रपद	3
अर्धप्रहर	मेष	22:17:48	मंगळ	भरणी	3
यमकन्टक	मिथुन	07:32:33	बुध	अद्र	1
कोदंड	सिंह	28:03:38	रवी	उत्तरा	1
गुलिका	तूळ	10:28:17	शुक्र	स्वाती	2
मंडी	कन्या	20:51:06	बुध	हस्त	4



भिन्नाष्टक वर्ग

शनी

गुरु

राशी	1	2	3	4	5	6	7	8	9	10	11	12	राशी	1	2	3	4	5	6	7	8	9	10	11	12
भाव	III	IV	V	VI	VII	VIII	IX	X	XI	XII	I	II	भाव	III	IV	V	VI	VII	VIII	IX	X	XI	XII	I	II
शनि	-	-	-	○	-	-	-	○	-	○	○	-	शनि	-	-	-	-	○	-	○	-	○	○	-	
गुरु	-	-	○	○	-	-	-	-	○	○	-	-	गुरु	-	○	○	-	○	○	○	○	-	-	○	○
मंगळ	-	○	○	○	-	-	○	-	○	○	-	-	मंगळ	-	○	○	-	○	○	-	○	-	-	○	○
रवी	-	○	-	-	○	○	-	○	○	-	○	○	रवी	○	○	-	-	○	○	○	○	○	-	○	○
शुक्र	-	-	-	-	-	○	-	-	-	-	○	○	शुक्र	-	○	-	-	○	○	-	-	○	○	○	-
बुध	-	-	-	○	-	○	○	○	○	○	-	-	बुध	-	○	○	○	-	-	○	○	○	-	○	○
चंद्र	-	○	-	-	-	-	○	-	-	-	○	-	चंद्र	○	-	○	-	○	-	○	-	-	○	-	-
लग्न	○	○	-	○	-	-	-	○	○	-	○	-	लग्न	-	○	○	○	○	-	○	○	○	-	○	○
कूळ	1	4	2	5	1	3	3	4	5	4	5	2	कूळ	2	6	5	2	7	4	5	6	4	3	7	5

मंगळ

रवी

राशी	1	2	3	4	5	6	7	8	9	10	11	12	राशी	1	2	3	4	5	6	7	8	9	10	11	12
भाव	III	IV	V	VI	VII	VIII	IX	X	XI	XII	I	II	भाव	III	IV	V	VI	VII	VIII	IX	X	XI	XII	I	II
शनि	○	○	○	○	-	○	-	-	○	-	-	○	शनि	○	○	○	○	-	○	○	-	○	-	-	○
गुरु	-	○	○	○	-	-	-	-	-	○	-	-	गुरु	○	-	○	-	-	-	-	-	○	○	-	-
मंगळ	-	○	○	-	○	○	-	○	-	-	○	○	मंगळ	○	○	○	-	○	○	-	○	-	-	○	○
रवी	○	-	○	○	-	-	-	○	○	-	-	-	रवी	-	○	-	-	○	○	○	○	○	-	○	○
शुक्र	-	-	-	-	-	○	-	○	-	-	○	○	शुक्र	-	-	-	-	-	○	○	-	-	-	-	○
बुध	○	-	○	○	-	-	-	-	○	-	-	-	बुध	○	-	○	○	-	-	○	○	○	○	-	-
चंद्र	-	○	-	-	-	-	○	-	-	-	○	-	चंद्र	-	○	-	-	-	○	○	-	-	-	○	-
लग्न	○	-	-	○	-	-	-	○	○	-	○	-	लग्न	○	○	-	○	-	-	-	○	○	○	-	-
कूळ	4	4	5	5	1	3	1	4	4	1	4	3	कूळ	5	5	4	3	2	5	5	4	5	3	3	4



भिन्नाष्टक वर्ग

शुक्र

बुध

राशी	1	2	3	4	5	6	7	8	9	10	11	12	राशी	1	2	3	4	5	6	7	8	9	10	11	12
भाव	III	IV	V	VI	VII	VIII	IX	X	XI	XII	I	II	भाव	III	IV	V	VI	VII	VIII	IX	X	XI	XII	I	II
शनि	○	○	○	○	-	-	-	○	○	○	-	-	शनि	○	○	○	○	-	○	○	-	○	-	-	○
गुरु	○	○	○	-	-	-	-	-	○	-	-	○	गुरु	-	-	○	○	-	-	-	-	-	○	-	○
मंगळ	○	-	○	○	-	-	○	-	○	○	-	-	मंगळ	○	○	○	-	○	○	-	○	-	-	○	○
रवी	-	-	-	-	-	○	-	-	○	○	-	-	रवी	-	-	○	○	-	-	○	-	○	○	-	-
शुक्र	○	○	○	○	○	-	-	○	○	○	○	-	शुक्र	○	○	○	○	○	-	-	○	○	-	○	-
बुध	○	-	○	○	-	-	○	-	○	-	-	-	बुध	○	-	○	○	-	-	○	○	○	○	○	-
चंद्र	○	-	-	○	○	-	○	○	○	○	○	○	चंद्र	-	○	-	○	-	○	○	-	-	○	-	○
लग्न	○	○	○	-	-	○	○	-	○	-	○	○	लग्न	-	○	-	○	-	○	-	○	○	-	○	○
कूल	7	4	6	5	2	2	4	3	8	5	3	3	कूल	4	5	6	7	2	4	4	4	5	4	4	5

चंद्र

लग्न

राशी	1	2	3	4	5	6	7	8	9	10	11	12	राशी	1	2	3	4	5	6	7	8	9	10	11	12
भाव	III	IV	V	VI	VII	VIII	IX	X	XI	XII	I	II	भाव	III	IV	V	VI	VII	VIII	IX	X	XI	XII	I	II
शनि	-	-	-	○	-	-	-	○	-	○	○	-	शनि	-	-	○	○	-	○	-	○	○	-	○	-
गुरु	-	○	○	○	○	-	-	○	-	-	○	○	गुरु	○	○	○	-	○	○	-	○	○	○	○	-
मंगळ	○	○	○	-	-	○	○	-	○	○	-	-	मंगळ	-	○	○	-	○	-	○	-	-	○	-	-
रवी	○	-	-	○	○	○	-	○	○	-	-	-	रवी	○	○	-	○	-	-	-	○	○	○	-	-
शुक्र	-	-	○	○	○	-	○	-	○	○	○	-	शुक्र	○	○	○	○	○	-	-	○	○	-	-	-
बुध	○	○	○	-	○	○	-	○	○	-	○	-	बुध	-	○	-	○	-	○	-	○	○	-	○	○
चंद्र	-	○	○	-	-	○	○	-	○	-	○	-	चंद्र	-	○	-	-	-	○	○	○	-	-	○	-
लग्न	○	-	-	○	-	-	-	○	○	-	-	-	लग्न	○	-	-	○	-	-	-	○	○	-	-	-
कूल	4	4	5	5	4	4	3	5	6	3	5	1	कूल	4	6	4	5	3	4	2	7	6	3	4	1



अष्टकवर्ग (शोधनपूर्व)

	1	2	3	4	5	6	7	8	9	10	11	12	कूळ
रवी	5	5	4	3	2	5	5	4	5	3	3	4	48
चंद्र	4	4	5	5	4	4	3	5	6	3	5	1	49
मंगळ	4	4	5	5	1	3	1	4	4	1	4	3	39
बुध	4	5	6	7	2	4	4	4	5	4	4	5	54
गुरु	2	6	5	2	7	4	5	6	4	3	7	5	56
शुक्र	7	4	6	5	2	2	4	3	8	5	3	3	52
शनी	1	4	2	5	1	3	3	4	5	4	5	2	39
कूळ	27	32	33	32	19	25	25	30	37	23	31	23	337
राहू	3	2	4	3	5	5	4	3	2	4	4	5	44
लग्न	4	6	4	5	3	4	2	7	6	3	4	1	49

त्रिकोण शोधनच्या पश्चात


	1	2	3	4	5	6	7	8	9	10	11	12
रवी	3	2	1	0	0	2	2	1	3	0	0	1
चंद्र	0	1	2	4	0	1	0	4	2	0	2	0
मंगळ	3	3	4	2	0	2	0	1	3	0	3	0
बुध	2	1	2	3	0	0	0	0	3	0	0	1
गुरु	0	3	0	0	5	1	0	4	2	0	2	3
शुक्र	5	2	3	2	0	0	1	0	6	3	0	0
शनी	0	1	0	3	0	0	1	2	4	1	3	0

एकाधिपत्य शोधनच्या पश्चात

	1	2	3	4	5	6	7	8	9	10	11	12
रवी	3	0	0	0	0	2	0	0	3	0	0	0
चंद्र	0	1	1	4	0	1	0	4	2	0	2	0
मंगळ	3	3	2	2	0	2	0	0	3	0	3	0
बुध	2	1	2	3	0	0	0	0	3	0	0	0
गुरु	0	3	0	0	5	1	0	4	2	0	2	1
शुक्र	5	1	3	2	0	0	0	0	6	3	0	0
शनी	0	0	0	3	0	0	0	2	4	0	3	0

शोध्य पिन्ड

पिंड	रवी	चंद्र	मंगळ	बुध	गुरु	शुक्र	शनि
ग्रह	46	35	76	29	125	65	50
राशी	58	111	145	79	169	146	97
शोध्य	104	146	221	108	294	211	147



नैसर्गिक

	रवी	बुध	शुक्र	मंगळ	गुरु	शनि	चंद्र	राहू	केतू
रवी	-----	सम	शत्रू	मित्र	मित्र	शत्रू	मित्र	शत्रू	शत्रू
बुध	मित्र	-----	मित्र	सम	सम	सम	शत्रू	सम	सम
शुक्र	शत्रू	मित्र	-----	सम	सम	मित्र	शत्रू	मित्र	मित्र
मंगळ	मित्र	शत्रू	सम	-----	मित्र	सम	मित्र	शत्रू	मित्र
गुरु	मित्र	शत्रू	शत्रू	मित्र	-----	सम	मित्र	मित्र	सम
शनि	शत्रू	मित्र	मित्र	शत्रू	सम	-----	शत्रू	मित्र	शत्रू
चंद्र	मित्र	मित्र	सम	सम	सम	सम	-----	शत्रू	शत्रू
राहू	शत्रू	सम	मित्र	शत्रू	मित्र	मित्र	शत्रू	-----	शत्रू
केतू	शत्रू	सम	मित्र	मित्र	सम	शत्रू	शत्रू	शत्रू	-----

तात्कालिक

	रवी	बुध	शुक्र	मंगळ	गुरु	शनि	चंद्र	राहू	केतू
रवी	-----	शत्रू	मित्र	शत्रू	शत्रू	शत्रू	मित्र	शत्रू	शत्रू
बुध	शत्रू	-----	मित्र	शत्रू	शत्रू	शत्रू	मित्र	शत्रू	शत्रू
शुक्र	मित्र	मित्र	-----	शत्रू	शत्रू	शत्रू	शत्रू	शत्रू	मित्र
मंगळ	शत्रू	शत्रू	शत्रू	-----	शत्रू	मित्र	शत्रू	शत्रू	शत्रू
गुरु	शत्रू	शत्रू	शत्रू	शत्रू	-----	मित्र	शत्रू	शत्रू	शत्रू
शनि	शत्रू	शत्रू	शत्रू	मित्र	मित्र	-----	मित्र	मित्र	शत्रू
चंद्र	मित्र	मित्र	शत्रू	शत्रू	शत्रू	मित्र	-----	शत्रू	मित्र
राहू	शत्रू	शत्रू	शत्रू	शत्रू	शत्रू	मित्र	शत्रू	-----	शत्रू
केतू	शत्रू	शत्रू	मित्र	शत्रू	शत्रू	शत्रू	मित्र	शत्रू	-----

पंचधा

	रवी	बुध	शुक्र	मंगळ	गुरु	शनि	चंद्र	राहू	केतू
रवी	-----	शत्रू	सम	सम	सम	परमशत्रू	परममित्र	परमशत्रू	परमशत्रू
बुध	सम	-----	परममित्र	शत्रू	शत्रू	शत्रू	सम	शत्रू	शत्रू
शुक्र	सम	परममित्र	-----	शत्रू	शत्रू	सम	परमशत्रू	सम	परममित्र
मंगळ	सम	परमशत्रू	शत्रू	-----	सम	मित्र	सम	परमशत्रू	सम
गुरु	सम	परमशत्रू	परमशत्रू	सम	-----	मित्र	सम	सम	शत्रू
शनि	परमशत्रू	सम	सम	सम	मित्र	-----	सम	परममित्र	परमशत्रू
चंद्र	परममित्र	परममित्र	शत्रू	शत्रू	शत्रू	मित्र	-----	परमशत्रू	सम
राहू	परमशत्रू	शत्रू	सम	परमशत्रू	सम	परममित्र	परमशत्रू	-----	परमशत्रू
केतू	परमशत्रू	शत्रू	परममित्र	सम	शत्रू	परमशत्रू	सम	परमशत्रू	-----



सुदर्शन चक्र

02/14/26/38/50/62/74/86/98/110 01/13/25/37/49/61/73/85/97/109 12/24/36/48/60/72/84/96/108/120

12	लग्न रवी बुध केतू		11	10	
1	शुक्र	चंद्र		इंद्र वरुण	8
10	लग्न रवी बुध केतू		9	7	
11	लग्न रवी बुध केतू	12	11	10	9
	शुक्र	लग्न रवी बुध केतू		चंद्र	
2	12	2	इंद्र वरुण		8
			इंद्र वरुण	शनि रुद्र	6
	शुक्र	मंगळ गुरु राहू		मंगळ गुरु राहू	
		3	4	5	6
	1	शनि रुद्र		7	5
	2			6	4
3	मंगळ गुरु राहू		शनि रुद्र		7
4	5		6		
06/18/30/42/54/66/78/90/102		07/19/31/43/55/67/79/91/103		08/20/32/44/56/68/92/104	

सुदर्शन चक्र मध्ये मुणुष्याचे भविष्य लग्नाच्या व्यतिरिक्त सूर्य व चंद्रानेपण पारखली जाते. ह्याच्या अनुसार ए काच दृष्टीने लग्न, सूर्य आणि चंद्राने ग्रहांची स्थिती प्राप्त करू शकते.

शुभ अशुभ घटना व त्यांचा खरा वेळ सुदर्शन चक्राद्वारे प्राप्त करू शकतो.



कारक ग्रह

	स्थिर कारक	सप्तकारक	अष्टकारक
रवी	पिता	आत्म	आत्म
बुध	बुद्धी	आमात्य	भ्रातृ
शुक्र	जीवनसाथी	भ्रातृ	मातृ
मंगळ	विक्रम	ज्ञाति	ज्ञाती
गुरु	धनसंपदा	मातृ	पितृ
शनि	परमायू	कलत्र	कलत्र
चंद्र	माता	पुत्र	पुत्र
राहू	अभिलाषा	-----	अमात्य
केतू	मोक्ष	-----	-----

ग्रहस्थिती

	अवस्था 3	अवस्था 5	अवस्था 6	अवस्था 9	अवस्था 10	अवस्था 12
रवी	सुप्त	मृत	क्षुदित	दुःखित	पीडित	आगम
बुध	स्वप्न	युवा	क्षुदित	दीन	पीडित	कौतुक
शुक्र	स्वप्न	कुमार	क्षुदित	दीन	खल	शयन
मंगळ	स्वप्न	कुमार	मुदित	शांत	हर्षित	कौतुक
गुरु	स्वप्न	कुमार	-----	शांत	हर्षित	कौतुक
शनि	स्वप्न	मृत	-----	दीन	शांत	आगमन
चंद्र	स्वप्न	कुमार	मुदित	शांत	हर्षित	नेत्रपानी
राहू	सुप्त	बाळ	मुदित	दुःखित	पीडित	भोजन
केतू	स्वप्न	बाळ	क्षुदित	दीन	पीडित	गमन

नव तारा चक्र

जन्म	संपत्त	विपत्त	क्षेम	प्रत्यरि	साधक	वध	मित्र	परममित्र
19	20	21	22	23	24	25	26	27
01	02	03	04	05	06	07	08	09
10	11	12	13	14	15	16	17	18



ग्रहसंयोग अथवा दृष्टी

ग्रह	रवी	बुध	शुक्र	मंगळ	गुरु	शनि	चंद्र	राहू	केतू	इंद्र	वरुण	रुद्र
लग्न	8	2 CNJ	308	193	190	169	70 QNT	195	15	108	80	142 BQT
रवी		9	316 SSQ	200	197	177 OPP	77	202	22	115	88 SQU	149 QNC
बुध			306	191	188	167	68	193	13	106	79	140
शुक्र				115	119 TRN	139	239 TRN	113	293	201	228 SQQ	166
मंगळ					3 CNJ	24	123 TRN	2 CNJ	178 OPP	85	112	51
गुरु						21	120 TRN	5	175	82	109	48 SSQ
शनि							99	26	154	62 SXT	89 SQU	27 SSX
चंद्र								125	55	38	11	72 QNT
राहू									180 OPP	87 SQU	114	53
केतू										93 SQU	66	127
इंद्र											27 SSX	34
वरुण												61 SXT

Index of Words:

CNJ: Conjunction	TRN: Trine	SSQ: Semi Square	QNT: Quintile
OPP: Opposition	SXT: Sextile	QNC: Quincunx	BQT: Bi Quintile
SQU: Square	SQQ: Sesquiquadrate	SSX: Semi Sextile	

ग्रह दृष्टीच्या विचारासाठी 3 डिग्री 20 मिनिटचा प्रभाव क्षेत्र घेतला आहे.


पाराशरी दृष्टी

ग्रह	द्वारा दृष्ट	ग्रह	द्वारा दृष्ट
रवी	मंगळ गुरु राहू	शुक्र	गुरु
चंद्र	गुरु	शनि	---
मंगळ	रवी बुध केतू	राहू	रवी बुध केतू
बुध	मंगळ गुरु राहू	केतू	मंगळ गुरु राहू
गुरु	रवी बुध केतू	लग्न	मंगळ गुरु राहू



शनी साडे साती

शनी साडे साती	राशी	प्रवेश	निर्गम	मूर्ती
साडेसाती	वृश्चिक	21-12-1984	31-05-1985	लोह
साडेसाती	वृश्चिक	17-09-1985	16-12-1987	लोह
जन्मशनी	धनू	17-12-1987	20-03-1990	स्वर्ण
जन्मशनी	धनू	21-06-1990	14-12-1990	लोह
साडेसाती	मकर	21-03-1990	20-06-1990	स्वर्ण
साडेसाती	मकर	15-12-1990	05-03-1993	लोह
साडेसाती	मकर	16-10-1993	09-11-1993	लोह
कंटकशनी	मीन	02-06-1995	09-08-1995	तांबा
कंटकशनी	मीन	17-02-1996	17-04-1998	लोह
अष्टमाशनि	कर्क	06-09-2004	13-01-2005	स्वर्ण
अष्टमाशनि	कर्क	26-05-2005	31-10-2006	लोह
अष्टमाशनि	कर्क	11-01-2007	15-07-2007	तांबा
साडेसाती	वृश्चिक	03-11-2014	26-01-2017	तांबा
साडेसाती	वृश्चिक	21-06-2017	26-10-2017	तांबा
जन्मशनी	धनू	27-01-2017	20-06-2017	रजत
जन्मशनी	धनू	27-10-2017	23-01-2020	लोह
साडेसाती	मकर	24-01-2020	28-04-2022	स्वर्ण
साडेसाती	मकर	13-07-2022	17-01-2023	स्वर्ण
कंटकशनी	मीन	30-03-2025	02-06-2027	लोह
कंटकशनी	मीन	20-10-2027	23-02-2028	तांबा
अष्टमाशनि	कर्क	13-07-2034	27-08-2036	स्वर्ण
साडेसाती	वृश्चिक	12-12-2043	22-06-2044	लोह
साडेसाती	वृश्चिक	30-08-2044	07-12-2046	रजत
जन्मशनी	धनू	08-12-2046	06-03-2049	लोह
जन्मशनी	धनू	10-07-2049	03-12-2049	लोह
साडेसाती	मकर	07-03-2049	09-07-2049	रजत
साडेसाती	मकर	04-12-2049	24-02-2052	लोह
कंटकशनी	मीन	15-05-2054	01-09-2054	रजत
कंटकशनी	मीन	06-02-2055	06-04-2057	तांबा
अष्टमाशनि	कर्क	24-08-2063	05-02-2064	रजत



षड्बल

	रवी	बुध	शुक्र	मंगळ	गुरु	शनी	चंद्र
उच्च बळ	45.68	9.14	55.27	2.89	48.42	43.44	12.24
सप्तवर्गीय बळ	80.62	86.25	54.38	45.00	48.75	82.50	86.25
दिन-रात्रि बळ	30	15	15	30	30	0	0
केन्द्रादि बळ	60.00	60.00	15.00	60.00	60.00	30.00	30.00
द्रेक्कान बळ	0.00	15.00	0.00	15.00	15.00	0.00	0.00
स्थान बळ	216.3	185.39	139.65	152.89	202.17	155.94	128.49
दिग बळ	29.04	59.37	45.68	24.17	3.24	56.39	5.18
नतोन्नत बळ	27.57	60.00	27.57	32.43	27.57	32.43	32.43
पक्ष बळ	25.78	34.22	34.22	25.78	34.22	25.78	34.22
त्रिभाग बळ	0.00	0.00	0.00	0.00	60.00	0.00	0.00
वर्ष बळ	0.00	0.00	0.00	0.00	0.00	15.00	0.00
मास बळ	0.00	30.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
वार बळ	0.00	0.00	0.00	45.00	0.00	0.00	0.00
होरा बळ	0.00	0.00	0.00	60.00	0.00	0.00	0.00
अयन बळ	26.87	36.28	41.59	39.91	38.89	27.96	58.90
युद्ध बळ	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
काळ बळ	80.22	160.50	103.38	203.12	160.68	101.17	125.55
चेष्टा बळ	26.87	55.96	46.83	55.7	56.71	59.92	34.22
नैसर्गिक बळ	60	25.71	42.86	17.14	34.29	8.57	51.43
द्रिक बळ	-21.06	-13.97	-7.95	4.91	4.91	-3.39	-2.81
कुल षड्बळ	391.37	472.96	370.45	457.93	462.00	378.60	342.06
रूपचे षड्बळ	6.52	7.88	6.17	7.63	7.70	6.31	5.70
थोडक्याचा अंश	1	1.13	1.12	1.53	1.18	1.26	0.95
स्थान बळ अंश	1.31	1.12	1.05	1.59	1.23	1.62	0.97
दिग बळ अंश	0.83	1.7	0.91	0.81	0.09	1.88	0.1
काळ बळ अंश	0.72	1.43	1.03	3.03	1.43	1.51	1.26
चेष्टा बळ अंश	0.54	1.12	1.56	1.39	1.13	1.5	1.14
आयन बळ अंश	0.9	1.21	1.04	2	1.3	1.4	1.47
स्थिती	4	1	6	3	2	5	7
इष्ट फळ	35.03	22.62	50.88	12.69	52.40	51.02	20.47
कष्ट फळ	21.78	14.33	7.89	15.67	6.17	1.15	40.43



जन्माच्या वेळी ग्रहाची स्थिती

ग्रह	राशी	डिग्री	नक्षत्र	र.न.उ. स्वामी	दिशा	स्थिती
लग्न	कुंभ	19:33:56	शततारका	शनि—राहू—मंग		---
रवी	कुंभ	27:07:41	पूर्व भाद्रपद	शनि—गुरु—शुक्र	मार्गी	---
बुध	कुंभ	17:40:19	शततारका	शनि—राहू—रवी	वक्री	---
शुक्र	मेष	11:17:07	अश्विनी	मंगळ—केतू—शनि	मार्गी	---
मंगळ	सिंह	06:46:48	माघ	रवी—केतू—राहू	वक्री	---
गुरु	सिंह	09:51:03	माघ	रवी—केतू—शनि	वक्री	---
शनी	कन्या	00:24:23	उत्तरा	बुध—रवी—राहू	वक्री	---
चंद्र	धनू	09:48:07	मूळ	गुरु—केतू—शनि	मार्गी	---
राहू	सिंह	04:42:11	माघ	रवी—केतू—चंद्र	वक्री	---
केतू	कुंभ	04:42:11	धनिष्ठा	शनि—मंगळ—शु	वक्री	---
इंद्र	वृश्चिक	02:02:03	विशाखा	मंगळ—गुरु—राहू	वक्री	---
वरुण	वृश्चिक	29:08:23	ज्येष्ठा	मंगळ—बुध—शनि	मार्गी	---
रुद्र	कन्या	27:42:34	चित्रा	बुध—मंगळ—गुरु	वक्री	---

पार्स फॉरच्युना: धनू

02:14:22

कृष्णमूर्ति गृह कस्प

गृह	गृह कस्प	र.न.उ. स्वामी	भाव अवधि
I.	कुंभ 19:18:19	श—र—मं	319:18:19 – 356:17:17
II.	मीन 26:17:17	गु—बु—गु	356:17:17 – 27:33:
III.	मेष 27:33:24	मं—सू—चं	27:33: – 54:03:
IV.	वृषभ 24:03:57	शु—मं—मं	54:03: – 79:07:
V.	मिथुन 19:07:06	बु—र—चं	79:07: – 106:19:15
VI.	कर्क 16:19:15	चं—श—गु	106:19:15 – 139:18:19
VII.	सिंह 19:18:19	सू—शु—र	139:18:19 – 176:17:17
VIII.	कन्या 26:17:17	बु—मं—गु	176:17:17 – 207:33:24
IX.	तूळ 27:33:24	शु—गु—शु	207:33:24 – 234:03:57
X.	वृश्चिक 24:03:57	मं—बु—मं	234:03:57 – 259:07:06
XI.	धनू 19:07:06	गु—शु—र	259:07:06 – 286:19:15
XII.	मकर 16:19:15	श—चं—श	286:19:15 – 319 18:19



भाव ग्रह कारक
भाव कारक ग्रह बळ

गृह	महाबळी	बळी	सामान्य	क्षीण
I.	---	शनि	रवी	---
II.	---	---	शुक्र गुरु	रवी
III.	---	---	मंगळ	केतू
IV.	---	---	शुक्र	---
V.	---	---	बुध	---
VI.	---	---	मंगळ गुरु चंद्र राहू	रवी केतू
VII.	---	---	रवी शनि	---
VIII.	---	---	बुध	---
IX.	---	---	शुक्र	---
X.	---	---	मंगळ चंद्र	केतू
XI.	---	---	गुरु	रवी
XII.	---	---	बुध शनि केतू	---

भावांचे कारक ग्रह

गृह	क.	ख.	ग.	घ.
I.	शनि	रवी	---	शनि
II.	गुरु	शुक्र	रवी	---
III.	मंगळ	---	केतू	---
IV.	शुक्र	---	---	---
V.	बुध	---	---	---
VI.	चंद्र	मंगळ गुरु राहू	---	रवी केतू
VII.	रवी	शनि	शनि	---
VIII.	बुध	---	---	---
IX.	शुक्र	---	---	---
X.	मंगळ	चंद्र	केतू	---
XI.	गुरु	---	रवी	---
XII.	शनि	बुध केतू	---	---

क्रम: क. कस्प राशी स्वामी, ख. भाव स्थित ग्रह, ग. कस्प स्वामी नक्षत्रामध्ये ग्रह, घ. भाव स्थित ग्रहांच्या नक्षत्रामध्ये



ग्रहांचे कारक भाव


ग्रह	महाबळी	बळी	सामान्य	क्षीण
रवी	-	-	1 7	2 6 11
बुध	-	-	5 8 12	-
शुक्र	-	-	2 4 9	-
मंगळ	-	-	3 6 10	-
गुरु	-	-	2 6 11	-
शनि	-	1	7 12	-
चंद्र	-	-	6 10	-
राहू	-	-	6	-
केतू	-	-	12	3 6 10

कारक उप पति


गृह	उप पति	महाबळी	बळी	सामान्य	क्षीण
I.	मंगळ	-	-	3 6 10	-
II.	गुरु	-	-	2 6 11	-
III.	चंद्र	-	-	6 10	-
IV.	मंगळ	-	-	3 6 10	-
V.	चंद्र	-	-	6 10	-
VI.	गुरु	-	-	2 6 11	-
VII.	राहू	-	-	6	-
VIII.	गुरु	-	-	2 6 11	-
IX.	शुक्र	-	-	2 4 9	-
X.	मंगळ	-	-	3 6 10	-
XI.	राहू	-	-	6	-
XII.	शनि	-	1	7 12	-



कृष्णमूर्ति लग्न कुंडली



कृष्णमूर्ति भाव कुंडली



स्वामी ग्रह

दिवस स्वामी	मंगळ
लग्न राशी स्वामी	शनी
लग्न नक्षत्र स्वामी	राहू
लग्न उप स्वामी	मंगळ
चंद्र राशी स्वामी	गुरु
चंद्र नक्षत्र स्वामी	केतू
चंद्र उप स्वामी	शनी

पार्स फॉरच्युना

के.पी. अयनांश
जन्म वेळेची विंशोत्तरी

धनू 02:14:22

23:29:02

केतू: 1 वर्ष

10 मास 7 दिवस




जैमिनी लग्न व स्फुट

लग्न	राशी
जन्म लग्न	कुंभ
द्रेष्काण लग्न (पारंपरिक)	मिथुन
द्रेष्काण लग्न (परिवृत्ति त्रय)	वृश्चिक
द्रेष्काण लग्न (सोमनाथ)	सिंह
नवांश लग्न (पारंपरिक)	मीन
नवांश लग्न (कृष्ण मिश्र)	मिथुन
अरुढ लग्न (पारंपरिक)	मेष
अरुढ लग्न (सशर्त)	मेष
उपपद लग्न (पारंपरिक)	वृषभ
उपपद लग्न (सशर्त)	वृषभ
स्वांश लग्न	मीन
कारकांश लग्न	मिथुन
पाक लग्न	कन्या
होरा लग्न (पारंपरिक)	कुंभ
होरा लग्न (वृद्धिकारक)	मकर
होरा लग्न (सव्यव)	मीन
भाव लग्न	कुंभ
घटिका लग्न	धनू
सपद घटिका लग्न	मिथुन
अयुर लग्न	मिथुन
वर्णद लग्न	मकर
श्री लग्न	वृश्चिक
इन्दु लग्न	वृषभ
तारा लग्न	तूळ
नक्षत्र लग्न	मिथुन
दिव्य लग्न	मीन
त्रिपवन लग्न	कन्या
स्फुट योग लग्न	मिथुन




जैमिनी लग्न कुंडली


जन्म लग्न




द्रेष्काण पारंपरिक




द्रेष्काण परिवृत्ति त्रय




द्रेष्काण सोमनाथ




नवांश पारंपरिक




नवांश कृष्ण मिश्र




अरुढ लग्न (पारंपरिक)



उपपद लग्न



कारकांश लग्न





जैमिनी स्फुट

स्फुट नाम	स्फुट
बीज स्फुट मुख्य	वृषभ 05:21:39
बीज स्फुट उप—1	कर्क 17:58:35
बीज स्फुट उप—2	मकर 20:57:40
क्षेत्र स्फुट मुख्य	मीन 15:54:40
क्षेत्र स्फुट उप—1	सिंह 26:08:41
क्षेत्र स्फुट उप—2	कुंभ 28:08:26

जैमिनी कारक

ग्रह	अष्ट चर	सप्त चर	सप्त स्थिर	सप्त भाव
रवी	आत्म	आत्म	आत्म	दारा
बुध	भ्रातृ	अमात्य	अमात्य	अपत्य
शुक्र	मातृ	भ्रातृ	दारा	मातृ
मंगळ	ज्ञाति	ज्ञाति	भ्रातृ	भ्रातृ
गुरु	पितृ	मातृ	अपत्य	अमात्य
शनी	दारा	दारा	ज्ञाति	आत्म
चंद्र	अपत्य	अपत्य	मातृ	ज्ञाति
राहू	अमात्य			

जैमिनी दृष्टी

ग्रह	सम्मुख दृष्टि	पार्श्व दृष्टी
मेष --- शु	वृश्चिक	सिंह—कुंभ
वृषभ	तूळ	कर्क—मकर
मिथुन	धनू --- चंद्र	कन्या—मीन
कर्क	कुंभ --- लग्न --- रवी --- बुध	वृषभ—वृश्चिक
सिंह --- मं --- गु ---	मकर	मेष—तूळ
कन्या --- श	मीन	मिथुन—धनू
तूळ	वृषभ	सिंह—कुंभ
वृश्चिक	मेष --- शुक्र	कर्क—मकर
धनू --- चं	मिथुन	कन्या—मीन
मकर	सिंह --- मंगळ --- गुरु --- राहू	वृषभ—वृश्चिक
कुंभ --- ल --- सू ---	कर्क	मेष—तूळ
मीन	कन्या --- शनि	मिथुन—धनू



विंशोत्तरी दशा (महादशा)

केतू	7 वर्ष	शुक्र	20 वर्ष	रवी	6 वर्ष
चे	04-02-1975	चे	04-02-1982	चे	04-02-2002
पर्यंत	04-02-1982	पर्यंत	04-02-2002	पर्यंत	04-02-2008
केतू	04-02-1975	शुक्र	04-02-1982	रवी	04-02-2002
शुक्र	03-07-1975	रवी	06-06-1985	चंद्र	25-05-2002
रवी	02-09-1976	चंद्र	06-06-1986	मंगळ	23-11-2002
चंद्र	08-01-1977	मंगळ	04-02-1988	राहू	31-03-2003
मंगळ	09-08-1977	राहू	06-04-1989	गुरु	23-02-2004
राहू	05-01-1978	गुरु	06-04-1992	शनी	11-12-2004
गुरु	23-01-1979	शनी	06-12-1994	बुध	23-11-2005
शनी	30-12-1979	बुध	05-02-1998	केतू	30-09-2006
बुध	08-02-1981	केतू	05-12-2000	शुक्र	04-02-2007
चंद्र	10 वर्ष	मंगळ	7 वर्ष	राहू	18 वर्ष
चे	04-02-2008	चे	04-02-2018	चे	04-02-2025
पर्यंत	04-02-2018	पर्यंत	04-02-2025	पर्यंत	04-02-2043
चंद्र	04-02-2008	मंगळ	04-02-2018	राहू	04-02-2025
मंगळ	04-12-2008	राहू	03-07-2018	गुरु	18-10-2027
राहू	06-07-2009	गुरु	21-07-2019	शनी	13-03-2030
गुरु	04-01-2011	शनी	26-06-2020	बुध	17-01-2033
शनी	05-05-2012	बुध	05-08-2021	केतू	06-08-2035
बुध	04-12-2013	केतू	02-08-2022	शुक्र	24-08-2036
केतू	05-05-2015	शुक्र	29-12-2022	रवी	24-08-2039
शुक्र	04-12-2015	रवी	28-02-2024	चंद्र	18-07-2040
रवी	05-08-2017	चंद्र	05-07-2024	मंगळ	17-01-2042
गुरु	16 वर्ष	शनी	19 वर्ष	बुध	17 वर्ष
चे	04-02-2043	चे	04-02-2059	चे	04-02-2078
पर्यंत	04-02-2059	पर्यंत	04-02-2078	पर्यंत	04-02-2095
गुरु	04-02-2043	शनी	04-02-2059	बुध	04-02-2078
शनी	25-03-2045	बुध	07-02-2062	केतू	02-07-2080
बुध	06-10-2047	केतू	17-10-2064	शुक्र	29-06-2081
केतू	11-01-2050	शुक्र	25-11-2065	रवी	29-04-2084
शुक्र	18-12-2050	रवी	25-01-2069	चंद्र	05-03-2085
रवी	18-08-2053	चंद्र	07-01-2070	मंगळ	04-08-2086
चंद्र	07-06-2054	मंगळ	08-08-2071	राहू	02-08-2087
मंगळ	06-10-2055	राहू	17-09-2072	गुरु	19-02-2090
राहू	11-09-2056	गुरु	24-07-2075	शनी	26-05-2092



विंशोत्तरी प्रत्यन्तर

मंगळ		राहू		गुरू	
चे	04-02-2018	चे	03-07-2018	चे	21-07-2019
पर्यंत	03-07-2018	पर्यंत	21-07-2019	पर्यंत	26-06-2020
मंगळ	04-02-2018	राहू	03-07-2018	गुरू	21-07-2019
राहू	13-02-2018	गुरू	30-08-2018	शनी	05-09-2019
गुरू	07-03-2018	शनी	20-10-2018	बुध	29-10-2019
शनी	27-03-2018	बुध	20-12-2018	केतू	16-12-2019
बुध	20-04-2018	केतू	12-02-2019	शुक्र	05-01-2020
केतू	11-05-2018	शुक्र	06-03-2019	रवी	02-03-2020
शुक्र	19-05-2018	रवी	09-05-2019	चंद्र	19-03-2020
रवी	13-06-2018	चंद्र	28-05-2019	मंगळ	16-04-2020
चंद्र	21-06-2018	मंगळ	29-06-2019	राहू	06-05-2020
शनी		बुध		केतू	
चे	26-06-2020	चे	05-08-2021	चे	02-08-2022
पर्यंत	05-08-2021	पर्यंत	02-08-2022	पर्यंत	29-12-2022
शनी	26-06-2020	बुध	05-08-2021	केतू	02-08-2022
बुध	29-08-2020	केतू	25-09-2021	शुक्र	11-08-2022
केतू	26-10-2020	शुक्र	16-10-2021	रवी	05-09-2022
शुक्र	18-11-2020	रवी	16-12-2021	चंद्र	12-09-2022
रवी	25-01-2021	चंद्र	03-01-2022	मंगळ	25-09-2022
चंद्र	14-02-2021	मंगळ	02-02-2022	राहू	03-10-2022
मंगळ	20-03-2021	राहू	23-02-2022	गुरू	26-10-2022
राहू	13-04-2021	गुरू	19-04-2022	शनी	15-11-2022
गुरू	12-06-2021	शनी	06-06-2022	बुध	08-12-2022
शुक्र		रवी		चंद्र	
चे	29-12-2022	चे	28-02-2024	चे	05-07-2024
पर्यंत	28-02-2024	पर्यंत	05-07-2024	पर्यंत	03-02-2025
शुक्र	29-12-2022	रवी	28-02-2024	चंद्र	05-07-2024
रवी	10-03-2023	चंद्र	06-03-2024	मंगळ	23-07-2024
चंद्र	01-04-2023	मंगळ	16-03-2024	राहू	04-08-2024
मंगळ	06-05-2023	राहू	24-03-2024	गुरू	05-09-2024
राहू	31-05-2023	गुरू	12-04-2024	शनी	04-10-2024
गुरू	03-08-2023	शनी	29-04-2024	बुध	06-11-2024
शनी	29-09-2023	बुध	19-05-2024	केतू	07-12-2024
बुध	05-12-2023	केतू	06-06-2024	शुक्र	19-12-2024
केतू	04-02-2024	शुक्र	14-06-2024	रवी	23-01-2025



त्रिभागी दशा

केतू		शुक्र		रवी	
चे	11-03-1980	चे	18-06-1981	चे	18-10-1994
पर्यंत	18-06-1981	पर्यंत	18-10-1994	पर्यंत	18-10-1998
केतू	26-01-1977	शुक्र	07-09-1983	रवी	30-12-1994
शुक्र	06-11-1977	रवी	08-05-1984	चंद्र	01-05-1995
रवी	30-01-1978	चंद्र	18-06-1985	मंगळ	25-07-1995
चंद्र	21-06-1978	मंगळ	29-03-1986	राहू	29-02-1996
मंगळ	28-09-1978	राहू	29-03-1988	गुरु	11-09-1996
राहू	11-06-1979	गुरु	07-01-1990	शनि	30-04-1997
गुरु	24-01-1980	शनि	17-02-1992	बुध	23-11-1997
शनि	20-10-1980	बुध	07-01-1994	केतू	16-02-1998
बुध	18-06-1981	केतू	18-10-1994	शुक्र	18-10-1998
चंद्र		मंगळ		राहू	
चे	18-10-1998	चे	18-06-2005	चे	16-02-2010
पर्यंत	18-06-2005	पर्यंत	16-02-2010	पर्यंत	16-02-2022
चंद्र	08-05-1999	मंगळ	26-09-2005	राहू	05-12-2011
मंगळ	27-09-1999	राहू	09-06-2006	गुरु	11-07-2013
राहू	26-09-2000	गुरु	22-01-2007	शनि	05-06-2015
गुरु	17-08-2001	शनि	19-10-2007	बुध	15-02-2017
शनि	07-09-2002	बुध	16-06-2008	केतू	29-10-2017
बुध	18-08-2003	केतू	23-09-2008	शुक्र	30-10-2019
केतू	07-01-2004	शुक्र	04-07-2009	रवी	05-06-2020
शुक्र	16-02-2005	रवी	27-09-2009	चंद्र	05-06-2021
रवी	18-06-2005	चंद्र	16-02-2010	मंगळ	16-02-2022
गुरु		शनि		बुध	
चे	16-02-2022	चे	17-10-2032	चे	17-06-2045
पर्यंत	17-10-2032	पर्यंत	17-06-2045	पर्यंत	16-10-2056
गुरु	21-07-2023	शनि	19-10-2034	बुध	25-01-2047
शनि	29-03-2025	बुध	04-08-2036	केतू	23-09-2047
बुध	02-10-2026	केतू	01-05-2037	शुक्र	13-08-2049
केतू	17-05-2027	शुक्र	11-06-2039	रवी	08-03-2050
शुक्र	24-02-2029	रवी	28-01-2040	चंद्र	16-02-2051
रवी	07-09-2029	चंद्र	17-02-2041	मंगळ	15-10-2051
चंद्र	29-07-2030	मंगळ	14-11-2041	राहू	27-06-2053
मंगळ	13-03-2031	राहू	09-10-2043	गुरु	31-12-2054
राहू	17-10-2032	गुरु	17-06-2045	शनि	16-10-2056



योगिनी दशा

दशा	पती	वय	पर्यंत
उल्का	शनि	6 वर्ष	28-10-1981
सिद्धा	शुक्र	7 वर्ष	28-10-1988
संकटा	राहू	8 वर्ष	28-10-1996
मंगळा	चंद्र	1 वर्ष	28-10-1997
पिंगला	रवी	2 वर्ष	28-10-1999
धान्य	गुरु	3 वर्ष	28-10-2002
भ्रामारी	मंगळ	4 वर्ष	28-10-2006
भद्रिका	बुध	5 वर्ष	28-10-2011
उल्का	शनि	6 वर्ष	28-10-2017
सिद्धा	शुक्र	7 वर्ष	28-10-2024
संकटा	राहू	8 वर्ष	28-10-2032
मंगळा	चंद्र	1 वर्ष	28-10-2033
पिंगला	रवी	2 वर्ष	28-10-2035
धान्य	गुरु	3 वर्ष	28-10-2038
भ्रामारी	मंगळ	4 वर्ष	28-10-2042
भद्रिका	बुध	5 वर्ष	28-10-2047


शटत्रिंश दशा

पती	वय	पर्यंत
चंद्र	1 वर्ष	18-06-1980
रवी	2 वर्ष	18-06-1982
गुरु	3 वर्ष	18-06-1985
मंगळ	4 वर्ष	18-06-1989
बुध	5 वर्ष	18-06-1994
शनि	6 वर्ष	18-06-2000
शुक्र	7 वर्ष	19-06-2007
राहू	8 वर्ष	19-06-2015
चंद्र	1 वर्ष	18-06-2016
रवी	2 वर्ष	18-06-2018
गुरु	3 वर्ष	18-06-2021
मंगळ	4 वर्ष	18-06-2025
बुध	5 वर्ष	18-06-2030
शनि	6 वर्ष	18-06-2036
शुक्र	7 वर्ष	19-06-2043
राहू	8 वर्ष	19-06-2051

दशास्वामी ग्रहांची स्थिती. ग्रह दशा वय दशा चक्राची वय योगिनी आणि शट त्रिंश दशेत समान असते. दोन्ही दशांत फक्त सुरुवात वेगळ्या ग्रहापासून होते. उर्वरीत सर्व गोष्टी समान असतात.

पाराशरचा उपदेश आहे की जर जन्म दिवसा सूर्य होरा किंवा रात्री चंद्र होरा यांत असेल तर शट त्रिंश दशेचा उपयोग केला पाहिजे.

ह्या अनुसार जर जन्म दिवस चंद्र होरा किंवा रात्रीत सूर्य होरा मध्ये झालातर योगिनी दशाचा वापर करावा.



ग्रहयोग फळ

दमारुक योग

तुमच्या आयुष्याच्या तीन भागांपैकी पहिला भाग तुमच्यासाठी चांगला असेल. आयुष्याच्या मधल्या कळात (वयाच्या ४४ ते ४८ वर्षांपर्यंत) तुमच्या नियंत्रणाखाली नसणाऱ्या गोष्टींमुळे तुमच्या प्रगतीत अदथळे येतील.

तुमच्या कुंडलीत जर इतर काही शुभयोग अस्तील, तर या योगाचे अशुभ परिणाम काही प्रमाणात कमी होऊ शकतात.

गुरु मन्गल योग

हा शुभयोग आहे. तुम्हाला कीर्ती आणि आदर दोन्ही मिळतील. तुम्हाला दणकट शरीर, उमदं रूप आणि मोठं कुटुंब (कदाचित एकत्र कुटुंब) यांचा लाभ होईल. तुम्ही एखाद्या संस्थेचे प्रमुख व्हाल आणि अनेक मार्गांनी तुम्हाला संपत्ती मिळेल. तुमचं मित्रमंडळही मोठं असेल आणि तुम्ही खर्चिक पण आनंदी आयुष्य जगाल.

अनिवाहुष्पु योग

ही चांगली ग्रहस्थिती आहे. तुमच्यात अनेक वैशिष्ट्यपूर्ण गुण असतील आणि तुम्ही अनेक कठीण उदिष्टं साध्य कराल. तुम्ही स्वतःचं आयुष्य स्वतःच घडवाल आणि स्वकर्तृत्वाच्या बळावर आयुष्यात उच्चपदाला पोचाल. तुमच्या क्षेत्रात तुम्ही एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून गणले जाल आणि लोक तुम्हाला खूप मान देतील.

गुरुचन्डाल योग

ही चांगली ग्रहस्थिती नाही. तुमचा .ष्टीकोन जरी तत्त्वज्ञाचा असला, तरी स्वभाव विक्षिप्त असेल, तुमच्यासह राहणं कठीण असेल आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये तुम्ही अप्रिय असाल. कनिष्ठ वर्गातल्या लोकांशी तुमचा संबंध येईल आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल खरी सहानुभूती असल्यामुळे तेही तुमचा आदर करतील.

बन्धु पूज्य योग

हा चांगला योग आहे. तुमच्या यशस्वी कामगिऱ्यामुळे तुम्हाला तुमच्या मित्रांचा आणि नातेवाईकांचा आदर मिळेल.



ग्रहदृष्टि चे फळ

रवी सेमी स्ववेअर शुक्र

अधिक खर्चामुळे किंवा पैशाच्या कमतरतेमुळे बिकट अशा परिस्थितीला तुम्हाला तोंड द्यावे लागेल. तुमच्या मालमत्तेच्या सुरक्षतेसाठी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कोणत्याही प्रकारे नुकसान होण्याची शक्यता आहे. निराशावादाकडे तुम्ही वळाल, म्हणून स्वतःवर ताबा ठेवण्याची गरज आहे. भांडण आणि न पटणाऱ्या गोष्टींतही स्पष्ट राहण्याची गरज आहे.

रवी विपरीत शनी

निरनिराळ्या गोष्टींशी तुम्हाला भूक आहे जी तुम्हाला तुमचा व्यवसाय बदलण्यास भाग पाडेल. तुम्ही मेहनती आहात पण त्या मेहनतीचे फळ मिळण्यास वेळ लागेल. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मार्गात येणाऱ्या निराशेला आणि अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. आध्यात्म आणि ध्यान धारणा याकडे तुमचा कल आहे ज्यामुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे.

रवी स्ववेअर वरुण

तुम्ही स्वतः बद्दल साशंक आहात. दैनंदिन जीवनात येणाऱ्या काही आव्हानामुळे तुम्ही असे विचलीत बनू शकाल. एखाद्या प्रकल्पात तुमची गुंतवणूक अगदी खोलवर रुजलेली असेल शिवाय त्यातील अगदी बारिक सारिक गोष्टीकडेही तुमचे विशेष लक्ष असेल. तुम्ही योग्य प्रकारे कामाची विभागणी करू शकाल.

शुक्र ट्राइन गुरु

एका ट्राइन स्थितीमध्ये शुक्र आणि गुरुचे मिलन यामुळे दानशूरपणा आणि समाजशीलता याकडे तुमचा कल असेल. गुंतवणूकी मधील तुमचा रस हा लाभ मिळवून देईल जो पुढे जाऊन कचऱ्यासारखा पैसा देऊ शकेल. धार्मिकता आणि आध्यात्मिकता याकडे ही तुमचा कल झुकू शकतो.

शुक्र ट्राइन चंद्र


शुक्र आणि चंद्राची ट्राइन स्थिती असल्याने तुमचे आयुष्य हे सुखाने आणि आनंदाने भरलेले आहे. तुमचा स्वभाव हा मायेची ऊब देणारा आणि मैत्री योग्य असल्याने लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. प्रेयसी / प्रियकरासोबत जास्तीत जास्त वेळ घालवाल. लोकांशी केलेली व्यापारातील देवाण-घेवाण ही तुम्हाला लाभ मिळवून देईल.

मंगळ संयोग गुरु

मंगळ आणि गुरु यांचा संयोग तुमच्यात विनयशीलता आणि नेतृत्व क्षमता बिंबवते; जे पुढे जाऊन व्यापक पातळीवर तुमचा ठसा उमटवेल. तुम्ही बिनधास्त आणि आत्मविश्वासू असल्याने शत्रूपक्षावर विजय मिळवण्यात क्षमतावान ठरता. आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्यातही तुम्ही यश मिळवाल. भाग्य आणि नशीब हे दोघेही धोकादायक साहसात तुमच्याच बाजूनी असतील.

मंगळ ट्राइन चंद्र

चंद्राशी मंगळ ट्राइन स्थितीत असल्याने आर्थिकदृष्ट्या तुम्ही व्यवस्थित आहात. संवेदनशील आहात पण ही संवेदनशीलता जर आशावादी बाजूकडे जाणारी असेल तर तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.



मंगळ संयोग राहू

मंगळ आणि राहू यांचा संयोग तुम्हाला अशी देणगी देतो की, तुम्ही घराबाहेरच्या विश्वावर अधिक प्रेम कराल, यामुळेच व्यक्तिमत्व विकासासाठी शारीरिक सौंदर्यात अधिक स्वारस्य घ्याल. यामुळे मैदानी खेळातही तुमचा अधिक रस असेल.

गेबर तुमचे नाते हे अधिक चांगले असेल, जे तुमच्या यशासाठी एक महत्वाची भूमिका बजावतील.

गुरू ट्राइन चंद्र

एखाद्या गोष्टीचा फक्त चांगलाच विचार करणे हे तुमचे स्वभाव वैशिष्ट्य आहे, हे गुरू चंद्राशी ट्राइन स्थितीमध्ये असल्याच्या प्रभावामुळे शक्य होईल. आशावाद, थोर मनाने केलेले काम आणि मदतीची प्रवृत्ती हे तुमच्या व्यक्तिमत्वाचे गुण आहेत. लोकांना सहकार्य करण्याचा साठा तुम्ही ठेवला आहे, जो चांगल्या स्थानावर टिकून राहण्यासाठी मदत करेल. धार्मिक आणि आध्यात्मिक यांच्या अभ्यासाकडे आकर्षित व्हाल.

गुरू सेमी स्ववेअर रुद्र

तुम्ही अत्यंत महत्वाकांक्षी आहात. मोठमोठे आदर्श काबीज कराल. उच्च अधिकाऱ्यांसोबत तुमची देवाण-घेवाण असेल. त्यामुळे याबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. एक योजना अपयशी झाली तर निराश होऊ नका तुमच्याकडे दुसरेही खूप पर्याय आहेत.

शनी सेक्सटाइल इंद्र

युरेनस बरोबरचे शनीचे सेक्सटाइल स्वरूप तुम्हाला धैर्यशील बनवते. तुम्ही तुमच्या अभ्यासात वरचढ आहात त्याच बरोबर तुम्ही इतरांना शिकवण्यातही वरचढ आहात. आव्हान देणाऱ्या अनेक संधी तुम्हाला मिळतील आणि तुम्ही त्या यशस्वीही बनवू शकाल.

शनी स्ववेअर वरुण

नेपच्युनशी शनीचे स्ववेअर स्वरूप असल्याने तुम्ही स्वतःला असुरक्षित असे समजता. आरोग्यविषयक काही अडचणींनाही तोंड द्यावे लागेल त्यामुळे आपले शरीर अगदी धष्टपुष्ट ठेवा.

शनी सेमी सेक्सटाइल रुद्र

प्लुटोशी शनीचे सेमी सेक्सटाइल स्वरूप असल्यामुळे तुम्ही मेहनती आहात. कठीण परिस्थितीचे योगदानात रूपांतर करण्याची क्षमता तुमच्यात आहे. तुमच्या समवयीन गटाकडून आणि हाताखाली काम करणाऱ्यांकडून तुम्हाला लाभ होईल.

केतू स्ववेअर इंद्र

केतू किंवा केतूचे युरेनसशी चौकोनातील स्वरूपामुळे काही वेळा तुम्ही अति संवेदनशील आणि बेपर्वा वृत्तीचे बनता तुमचा साहसी स्वभाव असून नवनवीन धोक्याचे साहस करण्याकडे तुमचा कल असेल.

इंद्र सेमी सेक्सटाइल वरुण

तत्वज्ञान आणि आध्यात्म यात तुम्हाला अधिक रस आहे सर्जनशील प्रस्तुती करण्यात तुमचा रस हा वरचेवरचा असेल.

वरुण सेक्सटाइल रुद्र

प्लुटोशी नेपच्युनच्या सेक्सटाइल स्वरूपामुळे तुम्ही मानसशास्त्रात आणि तत्वज्ञानात रस असणारे शिवाय



हुशारही आहात. काही काळा तुम्ही अडचणीच्या वेळेला सामोरे जाऊ शकता त्यामुळे आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे.



भविष्यवाणी

खास गुण

तुम्ही शांतचित्ताचे, चांगला तर्क लावणारे आणि कुशाग्र बुद्धीचे असावे. अति बुद्धीमुळे आणि निष्काळजीपणामुळे तुम्ही उधळे आणि विस्कळीत बनण्याची शक्यता आहे. सामान्य कामासाठी चारीबाजूने ज्ञान मिळवण्याची क्षमताही तुमच्यात असेल. द्वेषाच्या भावनेने तुमचे काही शत्रूही बनू शकतील. पण नेहमी लक्षात ठेवा, नामोहरम करण्यापेक्षा विजय मिळवणे सरस असते. कला, साहित्य, कायदा आणि तत्वज्ञान या क्षेत्रात तुम्ही अभ्यास करण्याची शक्यता आहे.

नवनवीन कल्पनांना जन्म देण्याची शक्ती असूनही तुमचे मन अस्वस्थ असेल. तुमच्याकडे पुरेसा रोमान्स असेल, उपजाऊ कल्पना शक्ती असेल आणि परदेशात किंवा दूरवरच्या प्रदेशात आयुष्य घालवण्याची शक्यता असेल. तुम्हाला प्रख्यात बनवण्यासाठी, संपत्ती मिळवून देण्यासाठी आणि सौभाग्यवान बनवण्यासाठी या गोष्टी हितावह ठरू शकतील.

वारसा हक्काने मिळणाऱ्या संपत्तीमुळे किंवा मृत्यूपत्रामुळे मिळणाऱ्या मिळकतीमुळेही तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे.

तत्वज्ञानात्मक आणि साहित्यात्मक अभ्यासासाठी तुमच्याकडे उत्तम गुण असावेत आणि शास्त्रज्ञाप्रमाणे खोलवर संशोधन करण्याचा गुणही तुमच्याकडे असावा. तुमच्याकडे उदात्त हेतू असावा तसेच उफाळणाऱ्या जोशावरही तुमचे चांगले नियंत्रण असेल. तुमचं मन हे तत्वज्ञानाचे असून शांतचित्ताचे असावे. जरी सुरुवातीला श्रीमंती येण्यात काही अडचण आली तरी चिंता नसावी, धनलाभाचा योग आहे.

मानसिक गुण

तत्वज्ञान, धर्म, विजेच्या गोष्टी जाणून घेणे इत्यादींकरिता तुमच्या मनाचा कल असेल. गुंतागुंतीच्या चिकित्साकात्मक अभ्यासात तुम्हाला अधिक रस नसावा. माहितीचे संकलन करण्यापेक्षा वेगवेगळ्या परिस्थितीतील समजणारे विविध पैलू चटकन शिकण्याची उत्तम क्षमता अंगिकारू शकाल. तुम्ही एक मनमोकळे, दानशूर, मोठया मनाचे शिवाय चटकन रागावणारेही असावेत.

शारीरिक रचना

तुमच्या राशिफळाप्रमाणे, तुम्ही उंच, सरळ आणि रेखीव बांध्याचे असावे. लांब चेहरा, गोल कपाळ आणि घारे किंवा चॉकलेटी किंवा निळे चमकदार किंवा बोलके डोळ्यांचे असावेत. तुमचा वर्ण गोरा असून कपाळापासून केस जाऊन टक्कल पडण्याची शक्यता आहे.

तुम्हाला खेळाडूंचे शरीरसौष्ठव लाभले आहे, शिवाय खेळातल्या किंवा तशाच इतर गोष्टींत तुम्ही भाग घेण्यासही तुम्हाला आवडत असावे.

आरोग्य

तुमचे राशिफळ हे लसिका वाहून नेणाऱ्या व्यवस्थेवर, कफ, उदरावर नियंत्रण असणाऱ्या व्यवस्थेवर, तळपाय आणि अंगठा इत्यादी भागावर परिणाम करणारे आहे, जे अतिशय नाजूक असल्याने तुम्हाला अधिक दक्षता घ्यावी लागेल. अन्यथा लसिका वाहून नेणाऱ्या ग्रंथीत बिघाड, मद्य सेवनामुळे निर्माण झालेल्या समस्या, थंडीमुळे हातापायाची बोटे, कान इत्यादींना सुज आणि पायाच्या अंगठयाला येणारी



दाहक सूज इत्यादीमुळे हैराण होण्याची शक्यता आहे.

तुमच्या राशिफळाचे पायावरही विशेष लक्ष असल्याने शरीराच्या या विशिष्ट भागावर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. चांगल्या प्रतीचे बूट वापरा. नवीन प्रथेपेक्षा आरामदायी आणि चांगली जाणवणारी अंतःप्रेरणेची सजावट कधीही छानच असते.

नैसर्गिक आणि हर्बल यांचे औषधे तुम्हाला आरोग्य पुन्हा मिळवून देणारे आणि प्रतिबंधनात्मक कार्य करणारे, असे परिणामकारक ठरू शकेल. तुम्ही शिजलेले पदार्थ, तांदुळ-गहू यासारखे अन्नधान्य, खजूर, मनुका-बेदाणा, अक्रोड, बडीशेप, जायफळ इत्यादींचे सेवन हे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर आणि आहाराला पोषक आसेच आहे. तुमच्या पत्रिके अनुसार लग्नपतीवर बुधाचा चांगलाच प्रभाव आहे. ज्याच्याने तुम्हाला स्मरणशक्तीशी निगडीत समस्या, चिंता, बेचैनी आणि अस्वस्थता इत्यादीने तुम्ही त्रस्त असण्याची शक्यता आहे.

तुमच्या पत्रिकेत चंद्रावर कोणाचाही प्रभाव नाही त्यामुळे पर्यावरणामुळे आजारपण येण्याची शक्यता फारच कमी आहे. तुमच्या पत्रिकेत सूर्यावर शनीचा प्रभाव असल्याने सर्दी, पेशीत आकुंचन आणि अडथळा होणे, मलावरोध आणि सामान्य अशक्तपणा येण्याचीही शक्यता आहे. तुमच्या पत्रिकेत सूर्यावर नेपच्यूनचा प्रभाव आहे. त्यामुळे तुम्हाला किटक दंशाने आणि प्राण्याच्या चावण्यामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. तुमच्या पत्रिकेनुसार वृश्चिक ह्या राशीवर मंगळ आणि शनीह्याचा प्रभाव दिसून येत आहे, ज्याच्याने तुमच्या उत्पादनक्षम असे अवयव आणि मलमूत्र उत्सर्जित करणाऱ्या क्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तुमच्या पत्रिकेनुसार मीन राशीवर मंगळ आणि शनीचा प्रभाव आहे, ज्याच्यामुळे पायावर परिणाम करणाऱ्या काही समस्या उद्भवतील.

शिक्षा व जीविका

शिक्षणाची एक चांगली पातळी तुम्ही गाठू शकाल आणि कमीतकमी विश्वविद्यालयाची पदवी तर घेऊ शकाल. औपचारिक शिक्षण घेत असताना इतर क्षेत्रातही तुम्ही प्राविण्य मिळवू शकाल. तुम्ही बुद्धिमान आणि चतुर आहात. महत्वाच्या गोष्टीत विशेष मेहनत करून तयार होऊ शकता किंवा मग व्यवसायविषयक तंत्रशिक्षणही मिळू शकेल. चालू शिक्षणात तुम्हाला अधिक वाव नसेल तर तुम्ही तुमची क्षमता जिथे कामी येणार आहे अशा क्षेत्रात वापरून उत्कृष्ट काम करू शकाल.

तुमच्या पत्रिकेत ग्रहमानाच्या स्थितीनुसार तुमच्याकडे व्यापारी बनण्यासाठी लागणाऱ्या योग्यता उपजतच आहे. व्यापार आणि वाणिज्य या संबंधीचे डावपेच चटकन शिकाल. उत्पादनातील कार्यक्षमता आणि व्यापार या ठिकाणी तुम्ही भाग्य बनवू शकाल. व्यापारात नेहमी घडते ते म्हणजेच मंदी येणे किंवा व्यापार थंडावणे, अशासारख्या गोष्टी घडतील पण यावेळी तुमचा स्वतः वर ताबा असणे गरजेचे आहे. अशावेळी न खचता पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच एक कार्यक्षम व्यापार करू शकाल.

संपत्ति व वारसदार

कुटुंब वैभवाच्या मानाने वैभवाच्या मालकासाठी हेवा उत्पन्न व्हावा अशी अत्यंत योग्य स्थिती अगदी सहजपणे तुम्हाला मिळू शकते. तुमची भागिदारी ही यशस्वी असेल शिवाय ती शांततापूर्वक आणि कोणतेही भांडण न करता रडू करू शकाल. लोकांशी असलेल्या नातेसंबंधात तुम्ही महान व्यक्तिमत्व होऊ शकाल. कौटुंबिक वातावरणानुसार आनंदी वैवाहिक जीवन जगू शकाल आणि तुमचे मुल हे कुटुंबासाठी नेहमी एक गौरवपर आणि आनंद देणारे ठरेल.

तुमच्या पत्रिकेत धनाचा स्वामी हा सातव्या घरात जाऊन बसला आहे, ही स्थिती धनलाभासाठी एकदम अनुकूल असून त्यापासून मिळणाऱ्या नफ्यांना वर नेणारी अशी आहे. दूर अंतरावर असणाऱ्या प्रदेशात



आणि बाहेर गावातील व्यापार तुम्हाला उत्तम यश मिळवून देईल. सामान्य व्यापार आणि वाणिज्य यात तुम्ही उत्तम कामगिरी करू शकाल. पण कधीतरी कंत्राटामुळे ही उत्तम लाभ होऊ शकतो. त्याच बरोबर तुम्ही सतत भागिदारी टाळण्याचा प्रयत्न करीत रहा आणि तुमच्या काही मित्रांपासून सतत सावध राहण्याचा प्रयत्न करा कदाचित ते तुमचे शत्रूही बनू शकतील.

अनुवंशिकतेचा स्वामी हा वर जाणाऱ्या जागेवर बसला आहे. तुमच्या अनुवंशिकतेच्या दृष्टीने तुमच्यासाठी हा शूभसंकेत ठरू शकतो. तुमच्याकडे तुमच्या पालकाकडून वारसा हक्काने मिळालेली गडगंज मालमत्ताच नव्हे तर श्रीमंत घराण्यातील तुमच्या जोडीदाराकडून त्यांच्या घराण्यातील मृत्युपत्रानुसार मिळणारी मिळकतही तुम्हाला मिळू शकेल. अपघाती दुर्घटना घडून डोक्याला जखम होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नेहमी दक्ष रहावे.

विवाह व वैवाहिक जीवन

तुमची पत्निका असे दाखवते की, लवकरच विवाह योगाची शक्यता आहे. तुमच्या पत्रिकेत लग्नपती आणि सातवा स्वामी हा एकमेकांशी विरुद्ध कोनात आहेत त्यामुळे खूप वेळा तुमच्यात मतभेदही घडू शकेल. एकमेकांशी शक्य तेवढ्या प्रमाणात तडजोड केल्यास या तणावग्रस्त परिस्थितीवर नियंत्रण होऊ शकेल, तरीही परस्परांविषयीचे प्रेम आणि काळजी घेणारे नाते टिकवण्याची तुम्हा दोघांनाही अत्याधिक ओढ असेल.

प्रवास व भ्रमण

तुमच्या पत्रिकेत बहुतेक ग्रह हे एका ठराविक चिन्हाचे असल्याने कधीतरीच लांब पल्ल्याच्या प्रवासाची गरज भासेल. तुमच्या व्यवसायामुळे तुम्हाला जागा बदलण्याचीही गरज भासणार नाही.

शुभ रत्न

शुभरत्नांमध्ये नीलम हे तुमच्यासाठी लाभदायक आहे.

४ ते ७ रतींचा नीलम सोन्याच्या अंगठीत मढवून शनिवारच्या दिवशी उजव्या हाताच्या मधल्या बोटात घाला.

त्याऐवजी कमी प्रतीचा नीलम म्हणून मौल्यवान खडा अमेथॅस्ट किंवा लाजवर्त (राजावर्त) सोन्याच्या किंवा पंचधातूच्या मिश्रणाच्या अंगठीत मढवून घ्या.

रत्नधारण करताना खालील मंत्रोच्चारण केल्यास हे अधिक लाभदायक ठरेल.

“ निलांजनम् समभासम् रविपुत्र
यमगराजम् छाया मंदा शंभुतम
तम नमामि शनाई श्चरम ”

वर दिलेल्या रत्नांचे वजन हे प्रौढ पुरुषासाठी निर्धारित करून दिले आहे. स्त्रियांसाठी त्याचे परिमाण ३/४ ते ७/२ एवढे कमी होऊ शकते तर मुलांसाठी तेच वजन १/२ ते १/३ एवढे होऊ शकेल.



ग्रहांच्या स्थितीचे फळ

लग्न फळ

तुमचा लग्नपती कुंभ आहे. लग्नपतीचा स्वामी शनी आहे, जो अत्यंत फायदेशीर ग्रहाच्या स्वरूपात तुमच्या पत्रिकेत आहे. त्रिकोण आणि कोन या दोघांचाही स्वामी असल्याने, शुक्र तुमच्या पत्रिकेत "योग कारक" ग्रह ठरतो आणि तो तुमच्यासाठी लाभ मिळवून देणारा ग्रह आहे.

कुंभ लग्नपतीत जन्माला आल्याचे सौभाग्य लाभल्याने, तुम्ही स्थिर मनाचे आणि खंबीर व्यक्तिमत्त्वाचे असाल. उच्च आदर्शांचे तुम्हाला वरदान प्राप्त झाले आहे. सहकार्याची भावना तुमच्यात असेल. जरी आत्मविश्वासात काहीसे कमीपण येऊ शकले तरी, बुद्धिमत्तेच्या बाबतीत अत्यंत तार्किकता आणि दूर .ष्टित्व असेल शिवाय .ष्टिकोनांचा विविधांगी शोध लावण्याची शक्तीही तुम्ही संपादित केली आहे. बौद्धिकशक्ती, वास्तविक योजना आखण्याची क्षमता आणि दोर्घोद्यगामुळे नावाजले जाल. नवनवीन शोधामुळे प्रगती होईल. शिवाय तुमच्या आवडत्या क्षेत्रातील सक्रिय सहभाग प्रतिस्पर्धापेक्षा वरचढ ठरण्यात मदत करेल. सामाजिक वर्तुळाचा व्याप फार मोठा होईल शिवाय त्यांच्यासाठी फायदा मिळवून देणारी व्यक्ती, म्हणून तुमची ख्याती होईल. मानवतावादी स्वभाव आणि प्रेमळपणा यामुळे नावाजले जाल. तरीही जर लग्नपतीचा स्वामी अप्रबळ किंवा क्लेशात असेल, तुमचा योगकारक ग्रह शुक्र संकटात असेल तर कदाचित तुम्ही अविश्वासू, लबाड, ढोंगी, कपटी बनण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आक्षेपार्ह कृत्य, .ष्ट कृत्य तुमच्याकडून कदाचित केले जातील.

राशीमध्ये असलेल्या ग्रहांच्या स्थितीचे फळ

रवी

तुमच्या पत्रिकेत सूर्य हा कुंभ राशिचिन्हात स्थित आहे. तुमच्या राशिचा स्वामी शनी प्रबळ नसेल शिवाय तुमच्या पत्रिकेत अनुकूल स्थितीत नसेल तर हृदयाच्या स्पंदनातील बिघाड आयुष्यातल्या काही काळात कदाचित सोसावा लागेल. त्यासाठी प्रतिबंधात्मक सावधगिरी बाळगावी. सहनशील प्रवृत्तीचे असाल, द्वेष आणि कपट यापासून मुक्त असाल. तरीही काहिसे अहंकारी आणि दिमाखखोर असाल. अनावश्यक प्रदर्शन आणि नियम सहन करण्याची तयारीही असेल. वार्डट प्रवृत्तीवर आळा घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा जवळचे लोक, जसे तुमची मुले, सहचरी, मित्र यांच्याबरोबर न संपणारे मतभेद उद्भवू शकतील.

बुध

तुमच्या पत्रिकेत बुध, कुंभ राशिचिन्हात स्थित आहे. राशिस्वामी शनी अनुकूल नसेल तर, कदाचित वार्डट सवयीच्या आहारी जाल, कर्जबाजारी व्हाल शिवाय तुमचे मित्रही कदाचित अडचणीचे कारण बनतील. कदाचित अत्यंत गरीब बनाल, उदास वाटेल आणि कदाचित दूरच्या ठिकाणी स्थलांतरही कराल. तरीही जर गुरु बुधाबरोबर संयोगात असेल किंवा त्याच्यावर प्रभाव असेल तर चांगल्यासाठी परिस्थिती सुधारू शकेल. ही तुम्हाला मोकळ्या मनाची, संशोधक व्यक्ती बनवते. अशी बुद्धिमान व्यक्ती जिचा कल गंभीर अभ्यासूकडे असेल. तुमच्या परोपकरी प्रवृत्ती मुळे आणि दुसऱ्यांना मदत करण्याच्या स्वभावामुळे, अनेक मार्गाने तुम्ही लक्षणीय बनाल शिवाय योग्य प्रकारे सन्माननीय बनाल.

शुक्र

तुमच्या पत्रिकेत शुक्र हा मेष राशिचिन्हात स्थित आहे. चंद्र हा सेक्सटाईल मध्ये किंवा गुरु सेक्सटाईल



मध्ये किंवा ट्राईन स्वरूपात असले तर स्थिती चांगली नसेल. कदाचित तुमचे मन अस्थिर बनवेल शिवाय व्याकुळता जाणवेल. उगाचच भटकाल तसेच कदाचित वाईट गोष्टीच्या आहारी जाल. तुमचे कौटुंबिक जीवन कदाचित शांतीचे नसेल शिवाय तुमचा आनंदही कदाचित कमी कमी होत जाईल. तरीही जर एकतर चंद्राचा किंवा गुरुचा शुक्रावर प्रभाव असला तर मग चांगल्यासाठी परिस्थिती सुधारू शकेल. व्यापारांतून संपत्ती मिलवाल शिवाय आरामदायी जीवन जगाल.

मंगळ

तुमच्या पत्रिकेत मंगळ हा सिंह राशिचिन्हात स्थित आहे. ही खरोखरीच अनुकूल स्थिती असून तुम्ही अत्यंत भाग्यवान बनावल. हा तुम्हाला लालसर त्वचा बळकट अवयव, प्रसन्न मुद्रा आणि आशावादी .स्टिकोन देतो. सदैव तुम्ही उत्साही कार्यात मग्न असाल शिवाय कोणत्याही आव्हानात्मक परिस्थितीला स्वीकारण्यात सदैव तयार रहाल. जोमदार खेळात भाग घ्याल तसेच वारंवार सहलीचा आनंद लुटाल. विरुद्ध लिंगी व्यक्तींचे लक्ष वेधण्यात समर्थ आहात. तरीही सतर्क राहण्याची गरज आहे कारण शारीरिक दुखापत होण्याची शक्यता आहे. तुमचा लग्नपती जर मकर किंवा कुंभ असला तर मग जोडीदाराचे आरोग्य कदाचित तुमच्या चिंतेचे कारण बनू शकेल.

गुरु

तुमच्या पत्रिकेत, गुरु हा सिंह राशिचिन्हात स्थित आहे. ही अत्यंत भाग्याची स्थिती आहे. हा तुम्हाला मोठ्या मनाचा आणि परोपकारी बनवतो. उच्च महत्वाकांक्षी असतील. तुम्ही अभिमानी धाडसी आणि कष्टाळू असाल; वक्तृत्वाचे तुम्ही वरदान मिळवले आहे. सन्मानामुळे समाधान मिळवण्याची इच्छा असेल. स्वतःची प्रगती चांगल्या मार्गाने घडवून आणण्यासाठी सतत चांगल्या स्थितीचा निर्माण कराल. तुमच्या प्रशंसनीय कृत्यामुळे वैभव आणि सन्मान मिळवाल. भावंडे, जोडीदार आणि मुले यांच्याकडून आनंद उपभोगाल.

शनी

तुमच्या पत्रिकेत शनी कन्या राशिचिन्हात आहे. जमिनीची मशागत आणि शेती उत्पादने यापासून उत्तम लाभ होईल. जर बुधही अनुकूल असेल किंवा शुक्राचा त्यावर प्रभाव असेल तर कदाचित तुम्ही उच्चशिक्षित, सन्माननीय व्यक्ती; ज्याकडे जबाबदारी आणि विश्वास टाकावा अशी व्यक्ती बनावल. धार्मिकतेकडे कल असून धार्मिक व्यक्तींचा आदरही कराल. मुलीचे प्रमाण अधिक असेल त्यांच्या सभ्यपणामुळे आणि प्राप्तीमुळे अभिमान वाटेल.

चंद्र

तुमच्या पत्रिकेत चंद्र धनू राशीत स्थित आहे. म्हणून तुमची जन्मरास (किंवा चंद्र लग्न) धनू आहे. पुल्लिंग, तापट, फलदायी आणि आध्यात्मिकतेच्या विरुद्ध असलेले सामान्य राशिचिन्ह तुमच्या मनावर आणि इतर वैशिष्ट्यांवर नियंत्रण ठेवते. काही प्रमाणात राशीचा स्वामी गुरुही ठेवतो.

धनू राशीचिन्हातील चंद्र वैयक्तिक जीवनात अनेक बदल घडवतो, अधिक करून चांगल्यासाठीच. जरी वडिलोपार्जित संपत्तीचा काही नाश होण्यास तो कारणीभूत ठरला तरी. स्वतःचे विपुल प्रमाणात असलेले उत्पन्न मात्र तुमच्याकडे असेल. तेही अगदी अल्पकाळाच्या आतच तुमच्याकडे येईल. उतावीळ आणि जोशीले असाल पण तरीही अत्यंत प्रेमळ आणि क्षमाशील असाल. दूरस्थ ठिकाणचा प्रवास कराल. किंबहुना परदेशाचाच. असंख्य मित्र जोडाल. उदात्त महत्वाकांक्षा असतील. सदैव आशावादी रहाल शिवाय तुमच्या सहकाऱ्यांत सन्माननीय असाल. कोणत्याही दुःखाशिवाय एक प्रवाही जीवन उपभोगाल. अनमोल मालमत्ता आणि अनेक किमती प्राप्ती मिळवाल.



राहू

तुमच्या पत्रिकेत, राहू सिंह राशीत आहे. सूर्य जर अनुकूल असला तर तो तुम्हाला आकर्षक चेहरा देतो शिवाय वरिष्ठांकडून किंवा सरकारी माध्यमातून अनेक लाभ मिळवून देतो. बुध किंवा शुक्र किंवा मंगळ जर स्वतःच्या घरात असतील ते तुम्हाला भाग्यवान आणि आनंदी बनवतील. तरीही जर तुमचा लग्नपती कुंभ असेल तर मात्र, तुमच्या जोडीदाराचे आरोग्य तुमच्यासाठी चिंतेचे कारण बनू शकेल. जर राहू मघा नक्षत्रात स्थित असेल (केतू शततारकात) तर कदाचित अपघाती दुर्घटनेला तोंड द्यावे लागेल.

केतू

तुमच्या पत्रिकेत केतू कुंभ राशीत आहे. जर शनी अनुकूल असला तर तो तुम्हाला आकर्षक चेहरा देतो शिवाय वरिष्ठांकडून लाभ मिळवून देतो. बुध किंवा शुक्र किंवा मंगळ हा स्वतःच्या घरात असला तर, तो भाग्यवान आणि आनंदी बनवतो. तरीही जर तुमचा लग्नपती कुंभ असेल आणि सूर्य लाभकारक ग्रहाशी संयोगात किंवा त्याच्या प्रभावाखाली असेल तर तुमच्या जोडीदाराचे आरोग्य तुमच्या काही चिंतेचे कारण बनू शकेल. दुसऱ्या बाजूने जोडीदारा बरोबर काही वेगळेच मतभेद उद्भवतील. जर केतू शततारका नक्षत्रात असेल (आणि राहू मघा नक्षत्रात तर) अपघाती दुर्घटनेला तोंड द्यावे लागेल.

इंद्र

तुमच्या पत्रिकेत युरेनस वृश्चिक राशीत आहे. स्वतःच्या मार्गात बंडखोर बनावील शिवाय तुमच्या आयुष्यात परंपरानिष्ठतेची जाणीव किंवा किंमत नसेल. प्रेम जीवनात तुमच्याकडे चमत्कारिक अनुभव असेल. आयुष्याच्या काही काळा दरम्यान तुमचा .ष्टिकोन पूर्ण पणे बदलू शकेल. जर मंगळ अनुकूल असला तर अतिदक्षतेकडे झुकाल शिवाय शरीरयष्टी नीट आणि सुडौल राखण्याचा प्रयत्न कराल. पण शुक्र क्लेशीत असेल तर मात्र पोशाखाच्या बाबतीत गबाळे असून स्वच्छता राखण्यात निष्काळजीपणा कराल.

वरुण

तुमच्या पत्रिकेत नेपच्यून वृश्चिक राशीत आहे. जर नेपच्यून गुरु किंवा शुक्र यांच्याशी संयोगात असेल किंवा त्यांच्या प्रभावाखाली असला तर, तुमच्याकडे भाकित वर्तवण्याची जी क्षमता आहे, तिला अधिक महत्व दिले जाईल. जर नेपच्यून अपायकारक ग्रहांनी वेढलेला असेल तर मग जरी तुम्ही उदधट असला तरी इतरांच्या ज्ञानद्रेंयांना सुख देणारी बाजू मात्र तीव्र असेल. तपट स्वभावाचे आणि मत्सरी बनेल.

रुद्र

तुमच्या पत्रिकेत प्लूटो कन्या राशीत आहे. हा तुम्हाला सडपातळ बनवतो पण त्याच बरोबर त्याला निरोगी आणि सुंदरही ठेवतो. जर बुध अनुकूल असला किंवा जर गुरु किंवा शुक्र प्लूटोशी संयोगात असतील त्याच्यावर प्रभाव टाकत असतील तर ते तुम्हाला स्व. महत्वाचा उन्नत .ष्टिकोन देतील. पण जर मंगळ किंवा शनी चौकोनी स्थितीत असतील किंवा प्लूटोशी जुळलेले असतील तर गुंडगिरीची प्रवृत्ती प्राप्त करून अशा व्यक्तींना दुखवाळ ज्या तुमच्या मतांशी किंवा .ष्टिकोनाशी असहमती दर्शवतो.



भाव फळ

लग्नपती

तुमच्या पत्रिकेत लग्नाचा स्वामी अष्टम स्थानात विराजमान आहे जो आयुष्य दर्शवतो. वारस हक्काचा संबंध सुद्धा या स्थानाशी आहे. मुलींच्या पत्रिकेत हे स्थान विवाह सुखात यश संबोधते जर हे स्थान खराब असेल तर प्रतिकूल व अपमान, अडचणी, दुर्गंधता, प्रकरण, अयशस्वी जीवन या व इतर गोष्टींचा संबंध घडवून आणतो. पत्रिकेत इतर ग्रहबल अनुकूल नसेल तर वरील गोष्टींसदर्भात प्रतिकूलता दर्शवते. जर तुमचे लग्न मेष, तुळ व मीन असेल तर आठव्या स्थानाच्या गोष्टीं संदर्भात तुम्ही अनुकूल निकाल उपभोगाल. जर लग्नस्थानाचा स्वामी बलवान असेल तर वारस हक्क व आर्थिक क्षेत्राकडून कर्ज मिळण्यास अनुकूल भाग्य निर्माण होईल. अन्यथा नाही. मंगळ व केतूचा लग्न स्थानाच्या स्वामीशी योग करत असल्यास दुर्घटना व शत्रूभय दर्शवते. कायद्याच्या बाबतीत दक्षता घ्यावी लागेल. नैसर्गिक शुभ ग्रहांचा योग अनुकूल परिस्थिती देऊ शकतो.

द्वितीय भाव

तुमच्या पत्रिकेत दुसरा स्वामी सातव्या घरात पडला आहे जे जोडीदाराचे स्थान आहे. शिवाय भागीदारीचे सुद्धा लग्नस्थानाशी संबंधात असल्याने आर्थिक सुबत्ता येण्यास फायदेशीर ठरेल. शारीरिक कष्टांच्या बाबतीत मारक भूमीका गाजवतो. शिवाय जोडीदाराचे शारीरिक स्वास्थ्य व सुलभता या बाबत प्रश्न निर्माण करतो. कुटुंबातल्या काही व्यक्तींचा विरोध दर्शवतो. सार्वजनिक संबंधात व विचारांची देवाण घेवाण करण्यात तुम्ही चमकू शकाल. परदेशी चलना संबंधीत लाभदायक ठराल. जोडीदाराच्या व भागीदाराच्या निवडीत तुम्ही दक्ष व्हायला पाहिजे. शुभ ग्रहांच्या योगात चांगले व वाईट (अशुभ) ग्रहांच्या योगात वाईट परिणाम/फलादेश जाणवतील.

तृतीय भाव

तुमच्या पत्रिकेत तिसरा स्वामी सातव्या घरात आहे. ज्याला जोडीदाराचे स्थान म्हटले जाते. विरुद्ध लिंगाच्या व्यक्तींशी संबंधात येण्यात तुम्ही फार उत्सुक असाल जोडीदार तुमच्या जवळच्याच नात्यातला किंवा शेजारचा असेल. शुभ ग्रहांच्या योगात लहान भावंडा कडून पोषक मदत मिळेल. सातव्या घराचा स्वामी सुद्ध शुभाशुभ योगात असेल तर तुम्ही तुमच्या लहान भावा बरोबर किंवा जवळच्या सम वयस्का बरोबर भागीदारीत व्यापार कराल. शुभ ग्रह तिसऱ्या घरात असता छपाई खान्याचे मालक असाल. अशुभ ग्रहांच्या योगात फलात घट होईल. मकर लग्नात तिसरा स्वामी सातव्या घरात बलवान असतो व तिसऱ्या लग्न व अकराव्या स्थानाशी संबंधात येऊन श्रीमंती देतो.

चतुर्थ भाव

तुमच्या पत्रिकेत चौथ्या स्वामी तृतीय स्थानात आहे. ज्याला विक्रम स्थान म्हणतात. ही अनुकूल स्थिती नाही. चंद्राच्या अशुभ स्थितीत आईला मानसीक, शारीरिक सौख्य कमी लाभेल. चौथ्या स्थानाचा स्वामी शुभ योगात असेल तर किंवा चौथ्या स्थानाचा शुभ ग्रहांशी योग घडत असल्यास चांगले फलीत मिळते. भावंडाकडून आवश्यक मदत, सहकार्य, सुख मिळेल. छोट्या यात्रा पासून सुख मिळेल. तुमचे कार्य क्षेत्र दळण-वळण, विक्रेता, पर्यटन या क्षेत्राशी जुळेल. अशुभ ग्रहांच्या योगात फला बाबत अनिश्चितता येते.

पंचम भाव

लग्न स्थानात पाचवा स्वामी पडला आहे ज्याला आपण तनू स्थान म्हणतो. पाचवे स्थान, स्वामी पूर्व पूण्य, वडीलधारी माणूस, दर्जा, बुद्धी, संतती वगैरे गोष्टींचा पुरस्कार करते. या दृष्टीने तुम्ही भाग्यवान



ठराल. रवी-बुधाच्या शुभ योगात प्रामुख्याने बौध्दीक उत्कर्ष व नोकरीत सफलता मिळेल. शुक्राच्या शुभयोगात मनोरंजन व करमणूक उत्तम घडेल. लहानपणी तुम्ही सर्वांना प्रिय ठराल. शिवाय गुरुच्या शुभ योगात कर्तव्यदक्ष संतती निपजतील. मेष व तूळ लग्नात पाचवा स्वामी उच्चीचा असल्याने चांगले फलीत देतो. बुधाच्या योगात प्रात्यक्षिक शिक्षणात चांगला उत्कर्ष घडून येतो. अशुभ ग्रहांच्या योगात नौकरीत बदल, स्थलांतर, अन्य कटकटी असे परीणाम होतील.

षष्ठी भाव

सहावा स्वामी अकराव्या म्हणजे लाभ स्थानात आहे म्हणून पत्रिकेचा दर्जा सुधारतो. तुम्ही तुमच्या शत्रूकडून व मित्रपरिवाराकडून असा दूहेरी लाभ मिळवता. स्पर्धात्मक परिक्षेत सूयश मिळवून रोग मुक्ती मिळवता. अकरावा स्वामी, अकरावे स्थान शुभ ग्रहात असताना फलादेश निश्चित मिळतात. गुरु शुक्र योग फलादेशात वाढ करतात. मेष व तूळ लग्नात तुम्ही औद्योगिक व व्यापारिक प्रतिनिधीत्व कराल. वाईट ग्रहांच्या योगात शत्रूवर विजय मिळवाल.

सप्तम भाव

सातवा स्वामी लग्नस्थानात (तनू) स्थानात आहे. सातवा स्वामी सातव्या घरावर दृष्टी ठेवतो म्हणून लग्न, भागीदारी, सार्वजनीक व्यवहार, परकीय चलन, यात्रा, मुदतकाम या विषयी लाभदायक ठरतो. दूरदृष्टीने व उत्कृष्ट कार्य प्रणाली मुळे उत्तम व्यवस्थापन करायचा गुण तुमच्यात आहे. मंगळ अष्टम स्थानात असला तर युद्ध जन्य परिस्थिती निर्माण कराल. लग्नस्थानाचा स्वामी शुभ योगात असल्यास परिस्थिती बळावते. वृषभ, वृश्चिक राशीत शारीरिक कष्ट जाणवतात व परकीय स्थलांतरात नुकसान घडते. जोडीदार प्रेमळ, समंजस मिळेल. सिंह लग्नात सहावा स्वामी सातवा मलक सुद्धा असल्याने नोकरीतून व्यवसाय करण्याची कुवत निर्माण करेल.

अष्टम भाव

तुमच्या पत्रिकेत आठवा स्वामी (जो आयुष्य सुचवतो) लग्न स्थानात आहे. मेष व तूळ लग्नात आठवा स्वामी लग्नस्वामी प्रमाणेच फल देतो. सामान्य गोष्टींतून इष्ट, दीर्घ लाभ घेण्याची कुवत निर्माण करतो. आठवा स्वामी शुभ ग्रहयोगात नसता शुभ ग्रहांच्या युतीत नसता व जर तिसरा स्वामी अष्टम स्वामीच्या वरचढ असेल तर दीर्घा युष्य व सुलभता या बाबत सावधानी जोपासावी लागेल. अन्यथा अपघात दर्शवतात. कर्क लग्नात आठवा स्वामी सातवा मलक म्हणून शुद्धा भूमीका गाजवत असल्याने दूर्देवी व कम नशीबीपणाचे सावट दर्शवतो.

नवम भाव

नववा स्वामी तृतीय स्थानात आहे. तिसऱ्या घरा पासून नवव्या स्थानावर दृष्टि ठेवून वडील, भाग्य, परदेशी स्थले या संबंधी शुभ फले देतो. वडील चांगल्या ठिकाणी असतात व स्वतःचा व्यवसाय उभारून भरभराटीला येतात. तिसरे घर छापखान्याशी संबंध दाखवतो व नियतकालीकांच्या व्यापारी संस्थानी लाभ दर्शवतो. तिसरे घर रस्ता, यात्रा, वार्ता वगैरेशी संबंधात असल्याने नवव्या स्वामीच्या योगात रस्ता-दळण-वळण, वार्ता संचार या क्षेत्राशी दुरस्थ संबंध दाखवतात. मेष, कर्क लग्नात गुरु धार्मीक वृत्ती वाढवून सद्गुणी बनवतो. सिंह लग्नात नवमेष मंगळ शुभ ग्रहयोग नसत भावंडाना घातक ठरतो. वृषभ, मिथून लग्नात नवमेष शनी आईचे स्वास्थ्य सुलभता त्रासवते.

दशम भाव

दशमेश सप्तमात असता व्यवसायी दर्जा वाढवायला पुरेशी अनुकूलता देतो स्वतःच्या व्यवसायात व मोठ्या संस्थेतून लाभ घडवून आणतो. गुरु, शुक्र युती कायदे विषय यश, व्यवसाय घडवते. मेष लग्नात



उच्च दशमेश किर्तीमान व्यवसायिक दर्जा सुधारतो. मिथून, धनू लग्नात महापुरुष योगाने सुखवस्तूपणा आणतो. जोडीदारी व भागीदारी शुभ फलदायी ठरते. मंगळ, राहु, रवी, शनि यूती मोठे अधिकारपद देतो. शुभ ग्रहांची यूती व्यवसायिक भरभराट देऊन माननीय स्थान देते.

एकादशम भाव

अकरावा स्वामी सातव्या घरात असता उत्तम भाग्य वर्धक ठरतो. जोडीदारीच्या स्थानात अकरावास्वामी जोडीदारी व भागीदारीतून लाभ घडवून आणतो. शिवाय इतर गोष्टीतून सुलभ प्राप्ती करून देतो. पत्नीचा स्वभाव सुखभावीपणात मोडतो शिवाय सुखवस्तू घरातून येऊन व्यवहारिक लाभ घडवून आणतो. वार्डिट ग्रहांच्या यूतीत जोडीदाराला त्रासदायक ठरतो व व्यवहारिक सौख्य कमतरता आणतो. दुसऱ्या लग्नाचा विचार आणतो. अशुभ ग्रहांच्या यूत्या व्यवहारिक आयुष्यात घट आणतो.

द्वादशम भाव

बारावा स्वामी अष्टम स्थानात सुखवस्तूपणा आणण्यास शुभ फलदायी असतो. त्रिकस्थानाचा स्वामी, त्रिकस्थानात विपरीत राजयोगाने अनपेक्षित गोष्टीतून अकस्मात लाभ घडवून देतो. अशुभ ग्रह योग घडवत असता वार्डिट व नुकसान दायक मित्र परिवार व नातेवाईक योग घडवून आणून शत्रूता निर्माण करतो. मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारून मानसिक त्रास ओढवून घेण्याची वृत्ती देतो. अपघात व आजारपण देतो. बाराव्या घरात शुभ ग्रह असता उधळेपणाची वृत्ती देतो.

भावामध्ये ग्रहांच्या स्थितीचे फळ

रवी

लग्नस्थानाला रवी अहंकार, स्पष्टवक्तेपणा, प्रांजळता, उदारता, सहस्र प्रवृत्ती इत्यादी गुणांची वाढ दाखवतो. व्यक्ती स्वातंत्र्याची व मानसन्मानाची अभिलाषा व आवड दाखवते. धार्मिकपणा तुमच्या अंगी असेल व लहान मुलांबद्दल स्नेह असेल. महत्वाकांक्षा पूर्ण करून यशस्वी वाटचाल कराल व आवश्यक मानसन्मान मिळवाल. तुमच्या अंगगुणांच्या सामर्थ्यावर तुम्ही नाव कमवाल. वडीलांशी जास्त जवळीक कराल. राजकीय व्यक्ती, सरकार, व वरीष्ठांकडून सन्मान व लाभ मिळवण्यास सक्षम आहात. जर तुमचे लग्न मेष व सिंह आहे तर ग्रहबलाच्या शुभाशुभ परिस्थितीमुळे चांगल्या भाकीतांत वाढ होईल. तुमची संतती चांगली व सद्गुणी असेल. तुमचे पहिले अपत्य मुलगा असेल जो कुलदिपक ठरेल. तूळ लग्न असल्यास वडीलोपार्जित रोगांचा प्रादूर्भाव होईल. सूर्य जर शनी व राहुशी संबंधात असेल तर प्रतिकूल परिस्थिती निर्माण करतील.

बुध

लग्नस्थानातला बुध बेचैनी व शोधक मनोवृत्तीला निर्माण करतो. नवीन सुधारणा करण्यास तुमचे नाविण्यापूर्ण मनोवृत्ती सक्षम आहे. प्रवास करून त्या संदर्भात लेखन कराल. तुम्हाला साहित्याची चटक/आवड आहे. बुध बलवान असेल किंवा स्वगृही असेल तर उत्तम लेखनकार्य घडवून आणाल. मिथून किंवा कन्या लग्न असेल तर पोषक वातावरण निर्माती करून आवश्यक उत्कर्ष करवून आणाल. पंच महा पुरुष योगाचे हे सामर्थ्य आहे. मीन लग्न असल्यास शारीरिक आजारांना तसेच मानसिक रोगांना बळी पडाल, व्यापारात व खाजगी संस्थेकडून मिळणाऱ्या लाभात प्रतिकूलता आणेल. गुरुशी योगात असल्यास बौध्दीक व शैक्षणिक दर्जा उंचवेल. शुक्राशी शुभ योगात असेल तर कलात्मक गुण वाढीस लागून चांगली कला संपादन कराल. राहु/केतूचा योग प्रतिकूल परिस्थिती निर्माण करेल.



शुक्र

शुक्र तृतीय स्थानात असल्याने आनंदी व्यक्तीमत्व व हसत-खेळत स्वभाव देतो. प्रेम-जिव्हाळा नातेवाईकांशी, समवयस्कांशी, जोडीदारांशी निर्माण करण्यात तुम्हाला यश मिळते कलाप्रांता बद्धल तुम्हाला रस व यश मिळेल. काव्य, चित्रकला, गान (काव्य) इत्यादी संदर्भात यश मिळवाल. सुखी यात्रा करण्यात तुम्हाला अनुकूलत दिसून येते. चंद्र लग्नात असता किंवा पंचमात असताना महागड्या वाहनाचा योग संभवतो. सिंह, मकर व मीन लग्नात शुक्र बलवान व स्वराशीत असतो म्हणून कला प्रांतात विजय मिळवण्यास व लहान भावंडा कडून पोषक मदत मिळवण्यास तुम्हाला यश मिळेल. कर्क लग्नात अशुभ फले मिळतात. मकर लग्नात वृषभ राशीतला चंद्र व मीन लग्नात कर्क राशीचा चंद्र फलदायक ठरतो.

मंगळ

सातव्या घरात मंगळ असता तुमच्यात व तुमच्या जोडीदारात साम्यता (आचार, विचार, भोक्तेपणात) दाकवतो. कर्क लग्नात उच्च मंगळ शुभ फले देतो. वृषभ, तूळ लग्नात स्वराशीची मंगळ पंचमहापुरुष योगानुसार सुखवस्तूपणा आणायला समर्थ असतो. मकर लग्नात चंद्र शुभ असताना व्यवहारीक जीवन सुलभ करू शकतो. त्यासाठी गुरु सुद्धा अनुकूल लागतो. अशुभ ग्रहाचा योग अपघात करतो. सातवा मंगळ वैज्ञानिक वस्तू, गाडीची उपकरणे, रसायनिक वस्तू, गोष्टी, स्वयंपाक, घर उपयोगी वस्तू, सारख्या गोष्टीतून फायदा तसेच जमीनी विषयक व्यवसायातून लाभ दर्शवतो.

गुरु


गुरु सातव्या स्थानात असता, शुभ ग्रहाच्या योगात भरपूर अनुकूलता आणून देतो. तुमच्या भावंडा संबंधीत शुभ फल मिळतात. जोडीदाराशी चांगले संबंध असून तुम्ही स्वतः धार्मिक व प्रामाणिक असता चांगले शुभ योग पत्रिकेत असता वैवाहिक सुख व दीर्घायुष्य प्राप्त होते. कर्तव्यदक्ष मुले निपजतात. अकराव्या स्थाना नुसार व्यवसायिक लाभात वाढ करतात. मिथून व कन्या लग्नात पंचमहापुरुष योगानुसार शुभ फले देतो. कर्क लग्नात नीच शनि व्यवसायिक लय करतो. सिंह लग्नात शुक्र, बुध शुभ नसता उच्च रक्तदाब देतो.

शनी

आठव्या स्थानात शनि शरीर स्वास्थ्य व वैवाहिक सुख या संबंधी नैराश्य देतो. प्रतिकूल परिणाम देतो. मिथून, कर्क व मीन लग्नात विपरीत राजयोगानुसार, अशुभ ग्रहाचे सावट नसताना दीर्घायुष्य देतो. रवी योगात वडीलांचे शारिरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडवतो. रवी संयोगात डोळ्याचे विकार देतो. मंगळ, राहु योग व्यवहारिक सुखात कमतरता आणून आयुष्य घटवतो. शुक्र, बुधाची शुभता परिस्थिती आटोक्यात आणतो. कन्या लग्नात बुध शुभ योगात नसता अपघात दर्शवतो.

चंद्र

अकराव्या घरात चंद्र खूप प्रसिद्धी आणून सामाजिक व्यवहारात लाभ घडवून देतो. परंतू बदलत्या स्वरूपाचे लाभ घडवतो. अकरावा स्वामी शुभ ग्रहांच्या योगात, शुभ अवस्थेत चांगले फलांकित देतो. चंद्र मंगळयोग स्वावर इष्टेति संबंधीचे लाभ दर्शवतो. केतू योग लाभ बदल घडवतो. उच्चिचा व स्वराशीचा शनी योग खाण, औद्योगिक संस्था यांच्यातून लाभ घडवतो. राहु शुभ योगात सुलभ स्थानातून मिळकत वाढवतो. कर्क लग्नात चंद्र आर्थिक भरभराट आणतो. कन्या लग्नात स्वराशीचा चंद्र शुभ फल देतो. मकर लग्नात निर्बळ शनी इतर शुभ योग नसतात मित्र परिवार व मिळकत अनिश्चित स्वभावाचे देतो.



राहू

सातव्या घरात राहू मिश्रफळे देण्यास कार्यरत असतो. द्रिकबल योगात सार्वजनिक व्यवहार परकीय चलन व परदेशी माणसांद्वारे इष्ट लाभ घडवतात. वृषभ, कुंभ व कन्या राशीतला राहू शुभ फलदायक असतो. शनि, मंगळ सुभ स्थितीत, शुभ अवस्थेत असता भाकीताला निश्चिती येते. सप्तम मालक शुभ असता व शुभ ग्रहाने युक्त असता परिस्थिती सुधारणा जन्य असतात. वृषभ लग्नात मंगळ शुभ नसता अनेक वार्ड गोष्टींचा सामना करावा लागतो.

केतू

लग्नस्थानात केतू असेल तर चांगल्या वातावरणात जन्म दाखवतो. उपजत ज्ञान व हुशारी दर्शवतो. दूरदृष्टीची असामान्य जाण माणसामध्ये असते. खालच्या दर्जाच्या/स्थराच्या लोकांबद्दल तुमच्या मनात अपेक्षित आदर/कीव/सहानुभूती असेल. केतूचा इतर शुभाशुभ ग्रहयोग घडत नसल्यास वैवाहिक सुखात कमतरता येईल. मंगळ सहाव्या, सातव्या किंवा आठव्या स्थानात शनीयोगात असेल तर जोडीदाराच्या शारीरिक आजारांबाबत कटकटींचा सामना करावा लागेल. केतू राहुच्या राशीत/योगात असेल तर अपघातांना सामोरे जावे लागेल. जर वृश्चिक लग्न असेल मंगळयोग असेल, चंद्रयोग असेल किंवा मीनलग्न असेल व गुरू/शुक्र योग असेल किंवा गुरू-बुध योग असेल तर धार्मिक गोष्टींत रस दाखवाल. ज्ञानवर्धना करण्याचा कल असेल. मंगळ-शनींचा केतूशी योग होत असेल तर दुर्गण वाढतील.

इंद्र

दशमात युरेनस असता स्वाभाविक उध्दीष्टे सफल करून देण्यास भाग्य कारक, अनुकूल असतो. अडचणीत पडण्याचा स्वभाव धर्म दाखवतो व त्यायोगे वरिष्ठ अधिकारी कार्यकर्ते याकडून त्रास दर्शक ठरतो. सरकारी व सार्वजनिक उद्योगाशी, संस्थेशी संबंध दाखवतो व नोकरी, व्यवसायात बदल घडवतो. गुरू, शुक्र यूती कन्या व मीन लग्नात दोन अधिकार योग घडवतो. तुम्ही स्वतंत्र व्यवसाय, सल्लागार क्षेत्रात उघडू शकता.

वरुण

दशम स्थानात नेपच्यून बलवर्धक व घटनादायी व्यवसाय दर्शक लाभ घडवतो रवी, चंद्र यूती अशुभ योग पालकां पासून लहानपणात वियोग घडवून विषण्ण मनावस्था देतो. बुध, शुक्र शुभ योगात कलात्मक गुण वाढीस लावून इष्ट मान-सन्मान व लाभ, भेटवस्तू घडवून आणतो. तुम्हाला परदेशी माणसांचे इष्ट, पोषक सहकार्य घडायचा योग दर्शवतो गुरू शुभ योगात प्रसिद्धी व दर्जा वाढवण्यास अनुकूलता आणवतो.

रुद्र

अष्टम स्थानातला प्लुटो आगीशी खेळण्याची उगीचच मोठ्या जोखीमा पार पाडण्याची वृत्ती बनवतो. कराटेचा रस दाखवतो व साहसी कार्य घडवून आणणाऱ्या क्षेत्राशी संबंध दाखवतो. अशुभ ग्रह योगात शारीरिक त्रास घडवतो व कायदा हातात घेण्याची वृत्ती बळावतो. शुभ ग्रहाची युती परिणाम सुधारते. अशुभ ग्रहाच्या यूती हिंसात्मक आवेग वाढवतात व अपघात घडवून आणतात.



जन्म नक्षत्र फळ

नक्षत्र फळ

सामान्यतः या व्यक्ती शुद्ध अंतःकरणाच्या असतात तरीही हट्टीपणा सोडू शकणार नाही किंबहुना छोट्या छोट्या गोष्टींतही अत्यंत जिद्दी असाल. लोकांशी व्यवहार साधण्याच्या कौशल्याची कमतरता असेल त्यामुळे वारंवार अडचणी उद्भवू शकतील.

शारीरिक रचना

मध्यम वर्ण असेल. ना काळा ना गोरा शिवाय उष्ण देशात शरीराचा रंग काळा असेल महत्वाच्या दातांत फट असेल. समृद्धीचे हे चिन्ह असेल.

शिक्षा

सामान्यतः मूलामध्ये जन्माला आलेल्या स्त्रिया अधिक शिक्षण घेऊ शकणार नाहीत. शैक्षणिक अभ्यासात रस आणि कल दाखवणार नाही. फक्त एक अपवाद वगळता; जर गुरु येथे विरुद्ध स्थितीत असेल तर उदाहरणार्थ माघ नक्षत्राच्या बाजूने किंवा त्याच्यात स्थित असेल तर कदाचित तुम्ही डॉक्टर किंवा तशाच कोणत्यातरी पदावर असू शकाल. उदाहरणार्थ अशा प्रकारच्या स्त्रियांत उत्कृष्ट शैक्षणिक योग्यता असून उच्च स्थानापर्यंत पोहचाल.

कौटुंबिक जीवन

या नक्षत्रात जन्माला आलेल्या स्त्रियां पुरुषासारख्या नसतील, तुमच्या कुटुंबासाठी अधिक वेळ देण्यात आणि आम आस्था असू शकेल. तात्पुरत्या स्वरूपात पती पासून विलग व्हावे लागेल. हा परिणाम इतर चांगल्या ग्रहाच्या स्थितीकडून ठरू शकेल. विवाहात विलंब लागण्याची शक्यता आहे शिवाय काही अडथळेही येतील. जर मंगळाची स्थिती चांगली नसेल तर कौटुंबिक समस्या आणि गुंतागुंत यांना सामोरे जावे लागेल.

आरोग्य


संधिवात, कमरेतील उसन, नितंब किंवा पाठीचे दुखणे आणि त्याच बरोबर खांदे आणि हात यांच्यातील वेदना सोसाव्या लागतील.

रवी — पूर्व भाद्रपद — चरण — 3

सासरवाडीतून मदत मिळेल. अशा व्यवसायात तुम्ही असाल, जिथे उत्पादन तयार करण्यासाठी पाण्याचा अधिक वापर होतो. दुसऱ्या शब्दांत तुम्ही अशा व्यवसायात असाल जेथे शीतपेये किंवा मद्यपेये बनविले जात असावे.

बुध — शततारका — चरण — 4

सूर्य, चंद्र आणि गुरु यांचा येथे संयोग झाला तर जरी तुमचा जन्म एका श्रीमंत घराण्यात झाला असला तरी तुम्हाला पैशाची कमतरता भासेल. राजापासून प्रजा बनावल. तरीही जर बुध सोबत असेल किंवा शनी किंवा शुक्र असेल तर अतिशय संपत्ती असेल. वयाच्या १३ व्या आणि १८ व्या वर्षी सतर्क रहावे लागण्याची शक्यता आहे.



शुक्र --- अश्विनी --- चरण --- 4

या घरातील शुक्राचे असणे हे तुम्हाला संगीत आणि अभिनयात अधिक रस असणार बनवतो. या क्षेत्रात चांगले यश मिळवून कदाचित तुम्ही अभिनेता संगितकार किंवा संगीत वाद्य वाजवण्यात प्रवीण बनाल. उत्तम लिहण्याची क्षमताही तुमच्यात आहे.

मंगळ --- मघा --- चरण --- 3

मंगळ तुम्हाला सुरक्षादल किंवा एअरलाईन्स मध्ये मोठा अधिकारी बनवतो. राजकारणाच्या क्षेत्रातही तुम्ही गुंतण्याची शक्यता आहे. तुमच्या स्वतःच्या यशासाठी असा सल्ला दिला जातो की, राजकारणात प्रवेश करू नका यश दुसऱ्या क्षेत्रात निश्चित आहे.

गुरु --- मघा --- चरण --- 3

या नक्षत्रात गुरु अधिक शक्तिशाली बनेल जरी घरे विभाजनाच्या प्रक्रियेनुसार येथे कमजोर चिन्हे असले तरी. इतर काही अपायकारक संयोगात किंवा स्वरूपात गुरु जर या नक्षत्रात असला तर सर्व वाईट प्रभावाला संपवून टाकेल. शासनात उच्च स्थान मिळवून कदाचित मंत्री किंवा व्यवस्थापक किंवा प्रशासक बनाल.

शनी --- उत्तर फाल्गुनी --- चरण --- 2

या नक्षत्रातील शनीबरोबर लग्नपती जर उत्तर भाद्रपदात पडला तर कदाचित तुमच्या नवऱ्याचे आरोग्य कायम राहील. त्यांच्यासह गुंतागुंतीच्या विषयात आवड निर्माण होऊ शकेल शिवाय पुरातन प्राचीन शास्त्राच्या गोष्टीचे संशोधनही करण्याची शक्यता आहे.

चंद्र --- मूळ --- चरण --- 3

जर मंगळ सूर्य आणि शनीचा प्रभाव असेल तर तुम्ही वकील कोर्टातील पंच बनाल. शिवाय खुशामतीची सवय असेल.

राहू --- मघा --- चरण --- 2

राहू या बाजूने असल्यामुळे कदाचित काही अनैच्छिक परिणाम घडतील. अशा कार्या पासून स्वतःला परावृत्त केले पाहिजे ज्यामुळे तुमच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींसाठी अडचणी निर्माण होऊ शकतील. जर गुरुवर कोणताही प्रभाव पडला किंवा त्याचा दुसऱ्या ग्रहांबरोबर संयोग झाला तर त्याचा परिणाम म्हणून आता पर्यंत जे होत आले, ते अधिक सुधारून तुम्हाला सकारात्मक परिणाम लाभेल.

केतू --- धनिष्ठा --- चरण --- 4

ही स्थिती काहिशी चांगली आहे. तुम्ही शासकीय नोकरीत असाल आणि तुमच्या मुलांपैकी एक जण प्रसिद्ध आणि संपन्न बनेल.